



महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक - पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ७, अंक ४७]

गुरुवार ते बुधवार, नोव्हेंबर २२ - २८, २०१८ / अग्रहायण १ - ७, शके १९४०

[पृष्ठे ५३

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय / संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

नगर विकास विभाग

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक १६ जुलै २०१८

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६

क्रमांक टीपीएस-१८१७/४२९/प्र.क्र. १६९/१८/नवि-१३/२०१८.— ज्याअर्थी, पुणे जिल्ह्याची प्रादेशिक योजना (यापुढे जिचा उल्लेख "उक्त प्रादेशिक योजना" असा करण्यात आलेला आहे) महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८९५/२२७/प्र.क्र. २६/९५/नवि-१३, दिनांक २५ नोव्हेंबर १९९७ (यापुढे जिचा उल्लेख "उक्त अधिसूचना" असा करण्यात आला आहे) अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अधिनियम" असा करण्यात आलेला आहे) च्या कलम १५ अन्वये मंजूर केली असून ती दिनांक १० फेब्रुवारी १९९८ पासून अमलात आलेली आहे;

आणि ज्याअर्थी, उक्त प्रादेशिक योजनेतील प्रस्तावानुसार मौजे सावरदरी, तालुका खेड, जिल्हा पुणे येथील गट नंबर १६२, १६३, १९९ ते २०३, २२६ ते २२८, ६४ ते ६७, ७० ते ७३ व इतर या जमिनींमधून ३० मीटर रुंद प्रादेशिक योजना रस्ता प्रस्तावित आहे. (यापुढे "उक्त प्रस्तावित रस्ता" असा उल्लेख करण्यात आला आहे);

आणि ज्याअर्थी, श्री. राजेंद्र पोपट घनवट व इतर यांनी उक्त प्रस्तावित रस्ता अस्तित्वातील रस्त्यावर स्थलांतरित करण्याची विनंती दिनांक २३ डिसेंबर २०१६ रोजीच्या पत्रान्वये शासनास केली आहे;

आणि ज्याअर्थी, उपरोक्त विनंतीच्या अनुषंगाने महानगर आयुक्त, पुणे महानगर, पुणे प्रदेश विकास प्राधिकरण यांचे अभिप्राय व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याशी विचारविनिमय केल्यानंतर उक्त जमिनींमधील सोबतच्या नकाशावर दर्शविल्याप्रमाणे (१) मंजूर प्रादेशिक योजनेतील प्रस्तावित ३० मीटर रुंद रस्त्याची आखणी नकाशात A-B-C-H-I अक्षराने दर्शविल्याप्रमाणे रद्द करणे. (२) अस्तित्वातील A-E-F-B अक्षराने दर्शविलेल्या रस्त्यास ३० मीटर रुंदीकरण प्रस्तावित करणे. (३) अस्तित्वातील F-J- अक्षराने दर्शविलेल्या रस्त्यास ३० मीटर रुंदीकरण प्रस्तावित करणे. (४) त्रिकोणी आकाराची दोन्ही रस्त्यांमधील F-J-K अक्षराने दर्शविलेली जागा वाहतूक बेट म्हणून दर्शविणे व त्याकरिता उक्त अधिनियमाच्या कलम २० (२) मधील तरतुदीनुसार उक्त प्रादेशिक योजना खालील अटीसापेक्ष सुधारित करणे आवश्यक आहे, असे शासनाचे मत झाले आहे (यापुढे ज्याचा उल्लेख "प्रस्तावित फेरबदल" असा करण्यात आला आहे.);

अट : अर्जदार श्री. राजेंद्र पोपट घनवट व इतर ६ यांनी जागेचा वापर बदल करण्याच्या शासनाच्या धोरणानुसार प्रादेशिक योजनेतील उपरोक्तनुसार वगळण्यात येणाऱ्या ३० मीटर प्रादेशिक योजना रस्त्याखालील क्षेत्र विचारात घेऊन तेवढ्या क्षेत्रावर बाजार मूल्य तक्त्यातील संबंधित जमिनीच्या दराच्या १० टक्के नुसार येणारी अधिमूल्य रक्कम तसेच संपूर्ण प्रक्रिया शुल्क व जाहिरात शुल्क सहायक संचालक, नगर रचना, पुणे शाखा यांचे कार्यालयात

जमा करणे आवश्यक राहिल. सदर रक्कम जमा केल्यानंतर उक्त अधिनियमाचे कलम २० (४) नुसार अंतिम अधिसूचना निर्गमित करण्यात येईल. उर्वरित जमीन धारकांची सद्यःस्थितीत विनंती नसल्याने संबंधितांनी विकास परवानगी घेतेवेळी वगळण्यात येणाऱ्या ३० मीटर रस्त्याखालील क्षेत्र विचारात घेऊन तेवढ्या क्षेत्रावर बाजार मूल्य दर तक्त्यातील संबंधित जमिनीच्या दराच्या १० टक्के नुसार येणारे अधिमूल्य रक्कम भरणा करणे आवश्यक राहिल.

त्याअर्थी, आता उक्त अधिनियमाच्या कलम २० पोट-कलम (३) मधील तरतुदीप्रमाणे उक्त प्रादेशिक योजनेत प्रस्तावित फेरबदल करण्याचा हेतू शासन याद्वारे घोषित करित आहे आणि त्याकरिता जनतेकडून सूचना / हरकती मागवीत आहे. प्रस्तावित फेरबदलाच्या अनुषंगाने काही सूचना / हरकती द्यावयाच्या असतील तर त्या नागरिकांनी, ही सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० (तीस) दिवसांचे आत सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे सर्व्हे नंबर ७४/२, सारंग सोसायटी, सहकारनगर, पुणे-४११ ००९ यांच्या नावे लेखी स्वरूपात कारणांसह पाठवाव्यात. प्राप्त होणाऱ्या सूचना / हरकतींवर सुनावणी देणेसाठी व त्यावरील अहवाल शासनास सादर करण्यासाठी सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.

सदरहू नोटीस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून ३० (तीस) दिवसांचे आत प्राधिकृत अधिकारी यांचेकडे प्राप्त झालेल्या सूचना / हरकतींचाच शासनाकडून विचार केला जाईल;

प्रस्तावित फेरबदल दर्शविणारा भाग नकाशा क्रमांक टीपीएस-१८१७/४२९/प्र.क्र. १६९/१८/नवि-१३, नागरिकांच्या अवलोकनार्थ कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत खालील कार्यालयांत उपलब्ध ठेवण्यात यावा.

- (१) सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे.
- (२) सहायक संचालक, नगर रचना, पुणे शाखा, पुणे.
- (३) जिल्हाधिकारी, पुणे.

सदरहू सूचना शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर देखील प्रसिद्ध करण्यात यावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

रा. म. पवार,
अवर सचिव,
महाराष्ट्र शासन.

GOVERNMENT OF MAHARASHTRA

Urban Development Department,

Mantralaya, Mumbai 400 032

Dated 16th July 2018

Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

No.TPS-1817/429/C.R.169/18/UD-13/2018.—Whereas, the Government in the Urban Development Department, *vide* its Notification, No.TPS-1895/227/C.R.-26/95/UD-13, dated the 25th November 1997 has sanctioned the Regional Plan for Pune District (hereinafter referred to as “the said Regional Plan”) under Section 15 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as “the said Act”) which has come into force with effect from 10th February 1998;

and whereas, as per the proposals of the said Regional Plan, 30 mtrs. wide Regional Plan road is proposed in Gat Nos. 162, 163, 199 to 203, 226 to 228, 64 to 67, 70 to 73 etc. (hereinafter referred to as “the said Proposed Road”) from village Savardari, Taluka Khed;

and whereas, Shri. Rajendra Popat Ghanwat and Others *vide* their letter, dated 23rd December 2016 requested to the Government to shift the said proposed road on existing road;

and whereas, after considering the report of Metropolitan Commissioner, PMRDA and consulting the Director of Town Plainning, Maharashtra State, Pune, the Government is of the opinion that, (1) 30

mtrs. wide proposed Regional Plan road, alignment A-B-C-H-I be deleted as shown on Plan (2) 30 mtrs. widening to the existing road A-E-F-B be proposed as shown on Plan. (3) 30 mtrs. widening to existing road F-J be proposed as shown on Plan (4) the triangular portion between two roads F-J-K be shown as traffic island and for that purpose modification under Section 20 (2) of the said Act is necessary on following condition (hereinafter referred to as "the said proposed modification");

Condition : As per the zone change policy of Government Shri. Rajendra Popat Ghanwat and Others shall pay the processing fee, advertisement fee and premium of the area under deleted portion of 30 mtrs. R. P. road at the rate of 10 per cent of the rate of said land as mentioned in Annual Statement of Rates published by Inspector General of Registration. The fees and premium shall be deposited in the office of Assistant Director of Town Planning, Pune Branch, Pune. After crediting the required fees and premium, final Notification under Section 20 (4) of the said Act will be issued by the Government other land owners have not requested hence they shall pay the premium of the area under deleted portion of 30 mtrs. road at the rate of 10 per cent of the rate of said land as mentioned in Annual Statement of rates published by Inspector General of Registration while getting the Development Permission on such land;

Now, therefore, as provided in sub-section (3) of Section 20 of the said Act, the Government hereby declares its intention to make the proposed modification and for that purpose, invites suggestions and / or objections from the general public with respect to the proposed modification. Suggestions and / or objections in this regards shall be submitted to the Joint Director of Town Planning, Pune Division, Pune, Survey No. 74/2, Sarang Society, Sahakarnagar, Pune-411 009 who is hereby appointed as the "Officer" for giving hearing in respect of the suggestion and / or objections received in his regard and submit his report to the Government;

Suggestions and / or objections received by the Joint Director of Town Planning, Pune Division, Pune within the period of 30 (Thirty) days from the date of publication of this Notice in Maharashtra Government Gazette will only be considered.

The part plan bearing No. TPS-1817/429/CR-169/18/UD-13, showing the proposed modification shall be kept for inspection of the general public during office hours on all working days at the following offices :-

- (1) Joint Director of Town Planning, Pune Division, Pune.
- (2) Assistant Director of Town Planning, Pune Branch, Pune.
- (3) The Collector, Pune.

This Notice shall also be published on the Government web-site at www.maharashtra.gov.in

By Order and in the name of the Government of Maharashtra.

R. M. PAWAR,

Under Secretary to Government.

आयुक्त सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका यांजकडून

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये

क्रमांक मनपा/टीपी/७/९/जन/५४५/२०१८.—ज्याअर्थी, सांगली-मिरज-कुपवाड शहराची विकास योजना शासन नगरविकास विभागाने शासन अधिसूचना क्रमांक टीपीएस-२००८/२४४/सीआर-८१४/०९/वि.यो.मंजुरी/नवि-१३, दिनांक ४ एप्रिल २०१२ अन्वये भागशः मंजूर झाली असून यापुढे जिचा उल्लेख "उक्त विकास योजना" असा करणेत आलेला आहे) ती दिनांक २० मे २०१२ पासून महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अधिनियम" असा करणेत आलेला आहे) अमलात आलेली आहे;

ज्याअर्थी, उक्त अंतिम विकास योजना खणभाग, सांगली येथील रिसाला रोड ते शाहू उद्यान या रस्त्यास मंजूर विकास योजनेत १२.२० मीटरने रस्ता रुंदीकरण दर्शविणेत आलेले आहे (यापुढे ज्यास "उक्त रस्ता रुंदीकरण" असे संबोधले आहे) व ज्यामुळे दोन्ही बाजूच्या मिळकती बाधित होत आहेत;

आणि ज्याअर्थी, महानगरपालिकेस प्राप्त निवेदन व उक्त १२.२० मीटर रस्ता रुंदीकरणाने सदर रस्त्यावरील अरुंद मिळकती मोठ्या प्रमाणावर बाधित होत आहेत. सदर रस्ता १२.२० मीटर ऐवजी ९.०० मीटर केलेस दोन्ही बाजूचे मिळकतधारकांना प्रत्येकी ५ फूट जागा एफएसआय/ टीडीआरच्या बदल्यात ताब्यात देणेस तयारी दर्शविलेली आहे;

आणि ज्याअर्थी, महासभा ठराव क्रमांक ९, दिनांक २९ मे २०१८ अन्वये रिसाला रोड ते शाहू उद्यानाकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण १२.२० मीटर ऐवजी ९.० मीटर करणेचा उक्त अधिनियमाच्या कलम ३७ (१) नुसारची फेरबदलाची कार्यवाही करणेचा निर्णय घेतलेला आहे.

आणि त्याअर्थी, उपरोक्त फेरबदलाचे अनुषंगाने संबंधितांना ज्यांना हरकती/सूचना द्यावयाचे असतील त्यांनी सदरची नोटीस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून एक महिन्याचे मुदतीत कार्यालयीन वेळेत व कार्यालयीन दिवशी लेखी सादर करावे. सदर कलम ३७ (१) नुसार मुदतीत प्राप्त सूचना/हरकतीवरच महानगरपालिका विचार करेल.

उक्त फेरबदल दर्शक भाग नकाशे महानगरपालिकेमध्ये कार्यालयीन दिवशी व कार्यालयीन वेळेत नागरिकांना पाहणीसाठी ठेवणेत आलेले आहेत.

रवींद्र खेबूडकर,

आयुक्त,

सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका,

सांगली.

सांगली, २५ ऑगस्ट २०१८.

By Commissioner Sangli-Miraj-Kupwad City Corporation

Under Section 37(1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

NOTIFICATION

No. PMC/TP/7/9/Gen/545/2018.—Whereas, the Development Plan of Sangli-Miraj-Kupwad City Corporation has been sanctioned by the Government of Maharashtra in Urban Development Department vide Notification No. TPS-2008/244/CR-1814/09/D.P.Sanction/UD-13, dated 4th April 2012 under Section 31 (1) Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (hereinafter referred to as “the said Act”) which came into force from 20th May 2012;

and whereas, in the said Development Plan, 12.20 mtrs. road widening from Risala Road to Shahu Udyan, Sangli (hereinafter referred to as “the said road widening”) and this proposal affects the both side properties;

and whereas, considering the representations received by this Corporation and as the road is situated in congested area, both side properties of shorter depth are mostly affected. If this road widening reduced to 9 mtrs. both side property holders are ready to transfer 5 feet land for 9 mtrs. road widening in lieu of FSI/TDR;

and whereas, under Mahasabha Resolution No. 2, dated 29th May 2018, it is decided that, the 12.20 mtrs. road widening of Risala Road to Shahu Udyan is to be reduced upto 9 meter and to that effect the modification under Section 37 (1) of the said Act;

and therefore, Notice is hereby given to all concerned residents to raising any objection or suggestion to the said notification in writing, within one month from the date of publication of this Notice in Maharashtra Government Gazette and the same will be considered by the Municipal Corporation as required under Section 37 (1) of the said Act.

Part plan showing proposed modification is available for inspection in the Municipal Corporation during Office hours on all working days.

RAVINDRA KHEBUDKAR,

Commissioner,

Sangli-Miraj-Kupwad City Corporation,

Sangli.

Sangli, 25th August 2018.

आयुक्त महानगरपालिका यांजकडून

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये फेरबदल सूचना

क्रमांक नरवि/कावि/४०५/२०१८.—ज्याअर्थी, पिंपरी-चिंचवड शहराची सुधारित विकास योजना महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८९३/१२७६/सीआर-१७४/९३/यूडी-१३, दिनांक १८ सप्टेंबर १९९५ अन्वये मंजूर झालेली असून ती दिनांक २ नोव्हेंबर १९९५ पासून अमलात आली आहे. (यापुढे "उक्त विकास योजना" म्हणून संबोधिलेली);

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेत मौजे चिंचवड, लोकमान्य हॉस्पिटलच्या समोर, दळवीनगर रस्त्यास जोडणारा सि.स.नं. ३८८०, ३८७९ व ३८७८ मधून १२.०० मीटर रस्ता प्रस्तावित आहे. (यापुढे "उक्त जमीन" म्हणून संबोधिलेली);

आणि ज्याअर्थी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मा. महानगरपालिका सभा ठराव क्रमांक २४०, दिनांक २० जुलै २०१८ अन्वये पारित केलेल्या ठरावात प्रत्यक्ष जागेवर १२.०० मीटर रस्त्याचा विकास सि.स.नं. ३९९१/१ मध्ये आखणी बदलून करण्यात आल्याने सि.स.नं. ३८७८ या मिळकतीची विकास योजनेतील रस्त्यासाठी आवश्यकता नाही आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेतील उक्त जमिनीमधील विकास योजनेतील १२.०० मीटर रस्त्याचे आखणीत जागेवरील परिस्थितीनुसार फेरबदल करण्याकामी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये फेरबदल कार्यवाही करण्यासंबंधी विषय असून त्यास मान्यता प्रदान केली आहे. (यापुढे "उक्त ठरावातील विषय" म्हणून संबोधित केलेला);

आणि, ज्याअर्थी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने उक्त विकास योजनेतील उक्त जमिनीतील सि.स.नं.३८७८ मधील विकास योजनेतील १२.०० मीटर रस्त्याची आखणी जागेवरील विकसित रस्त्याप्रमाणे बदलण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये फेरबदल कार्यवाही उक्त ठरावातील विषयानुसार करण्याचे योजिले आहे (यापुढे "उक्त फेरबदल" म्हणून उल्लेख केलेला);

आणि त्याअर्थी, उक्त फेरबदल दर्शविणारा नकाशा नागरिकांच्या अवलोकनार्थ उपसंचालक, नगर रचना, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे-४११ ०१८ यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत अवलोकनार्थ ठेवण्यात आलेला आहे;

उक्त प्रस्तावित फेरबदलाबाबत नागरिकांच्या काही हरकती अगर सूचना असतील तर त्या सदरची सूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत लेखी स्वरूपात आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे-४११ ०१८ यांचे कार्यालयाकडे पाठवाव्यात.

उक्त प्रस्तावित फेरबदलाबाबत विहित मुदतीमध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे प्राप्त झालेल्या हरकती/सूचनांचा विचार फेरबदलाचा प्रस्ताव शासनास मंजुरीसाठी सादर केला जाईल.

श्रावण हर्डीकर,

आयुक्त,

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका,

पिंपरी, पुणे-१८.

पिंपरी, पुणे, ३ नोव्हेंबर २०१८.

टीप/सूचना :- सदर सूचना व फेरबदल दर्शक नकाशा पिंपरी-चिंचवड महानगरपालिका www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर ही अवलोकनार्थ उपलब्ध आहे.

PIMPRI-CHINCHWAD MUNICIPAL CORPORATION

Modification under Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

NOTICE

No. TPS/WS/405/2018.—Whereas, the revised Development Plan for Pimpri-Chinchwad Municipal Corporation has been sanctioned by the Government of Maharashtra in Urban Development Department, vide Notification No. TPS-1893/1276/CR-174/93/UD-13, dated 18th September 1995 and which came into force from 2nd November 1995 (hereinafter referred to as the said Development plan.);

and whereas, in the said Development Plan, 12 meter wide road proposed in front of Lokmanya Hospital going towards Dalvinagar Road through land bearing C.T.S. No. 3880, 3879 and 3878 from village Chinchwad. (hereinafter referred to as the "said Land.");

and whereas, the General Body of Pimpri-Chinchwad Municipal Corporation has passed the resolution vide Resolution No. 240, dated 20th July 2018 by according sanction to initiate the modification procedure laid down under Section 37 of Maharashtra Regional and Town planning Act, 1966, in the said Development

Plan to related with the subject to modify the alignment of 12 mtrs. wide D. P. Road as per the site condition from the said Land as the 12 mtrs. wide road already developed in C.T.S. No. 3191/1 by changing the road alignment, therefore, the property of C.T.S. No. 3878 is no more required for developing D. P. Road. (hereinafter referred to as the "said subject of Resolution");

and whereas, the Municipal Corporation now intends to initiate the modification procedure as laid down under Section 37 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 to modify the alignment of 12 mtrs. wide D. P. Road from C.T.S. No. 3878 as per the road developed on the site from said Land as per the said subject of Resolution, in "the said Development plan". (hereinafter referred to as the "said Modification").;

and therefore, copy of said Modification is kept open for public inspection on all working days during office hours in the office of Deputy Director of Town Planning, Pimpri-Chinchwad Municipal Corporation, Pimpri, Pune-411 018.

Any person having any suggestions and / or objections regarding the said Modification may file the same in writing to the Commissioner, Pimpri-Chinchwad Municipal Corporation, Pimpri, Pune-411 018 within a period of one month from the date of publication of this notice in the gazette of Maharashtra Government.

The suggestions and / or objections received within the stipulated period will be considered by the Municipal Corporation before submitting the proposal to the Government of Maharashtra for sanction.

SHRAVAN HARDIKAR,

Commissioner,

Pimpri-Chinchwad Municipal Corporation,

Pimpri, Pune-18.

Pimpri, Pune, 3rd November 2018.

Note :- The said Notice and Plan showing Modification proposal is also available on the web site of P.C.M.C. www.pcmcindia.gov.in).

उपविभागीय अधिकारी, पुणे यांजकडून

अधिसूचना

क्रमांक पुनर्वसन/कावि/४८७/२०१८.—ज्याअर्थी, पुणे जिल्ह्यातील चासकमान प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन शिरूर तालुक्यातील मौजे पिंपळे जगताप पुनर्वसन वसाहतीमध्ये करण्यात आले आहे. खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या गावाच्या हद्दीतील खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेले सर्व्हे नंबर / गट नंबर या जमिनी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करणेकामी वर्ग करणेत आलेल्या आहेत किंवा संपादन करणेत आलेल्या आहेत असे तहसीलदार, शिरूर यांनी सादर केलेल्या अहवालावरून व त्यासोबत सादर केलेल्या कागदपत्रांवरून दिसले. सदर परिशिष्टामध्ये नमूद केलेले सर्व्हे नंबर / गट नंबर मधील पुनर्वसन वसाहतीच्या रेखांकनास (ले-आउट) सहायक संचालक, नगर रचना, पुणे यांची मान्यता घेणेत आली आहे तसेच सदर पुनर्वसन गावठाण वसाहतीची संबंधित तालुक्याचे उपअधीक्षक, भूमी अभिलेख यांचेमार्फत पुनर्वसन गावठाण गटाची हद्द कायम व अंतर्गत भूखंडाची मोजणी करणेत येऊन नकाशा तयार करणेत आले आहे. खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या जमिनी पुणे जिल्ह्यातील चासकमान प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन गावठाणासाठी वापरल्या जात आहेत.

त्याअर्थी, मा. जिल्हाधिकारी, पुणे (महसूल शाखा) यांचेकडील आदेश क्रमांक पमज/कावि/२४/२०१६, दिनांक २५ फेब्रुवारी २०१६ अन्वये मा. जिल्हाधिकारी यांचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना प्रदान करणेत आले आहेत. प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, भाऊ गलंडे, उपविभागीय अधिकारी, पुणे, उपविभाग, पुणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम १२२ अन्वये असा आदेश देतो की, खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन परिशिष्टात दर्शविलेप्रमाणे या अधिसूचनेच्या दिनांकापासून गावठाणामध्ये समाविष्ट केली आहे. आणि पुनर्वसन गावठाण म्हणून जाहीर केली आहे.

परिशिष्ट

जिल्हा पुणे, तालुका शिरूर

तालुका	गावाचे नाव	मा. जिल्हाधिकारी (पुनर्वसन) पुणे यांचे नावे असलेले गट नंबर	ले-आउट व मोजणी नकाशानुसार सदर गटातून पुनर्वसन गावठाणासाठी घेणेत आलेले क्षेत्र (हे. आर.)
शिरूर	पिंपळे जगताप	सर्व्हे नंबर / गट नंबर ४२०/२	क्षेत्र (हे. आर.) ८ हेक्टर ०० आर.

भाऊ गलंडे,

उपविभागीय अधिकारी,

पुणे उपविभाग, पुणे.

पुणे, १ नोव्हेंबर २०१८.

अधिसूचना

क्रमांक पुनर्वसन/कावि/४८८/२०१८.—ज्याअर्थी, पुणे जिल्ह्यातील टेमघर प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन शिरूर तालुक्यातील मौजे विठ्ठलवाडी पुनर्वसन वसाहतीमध्ये करण्यात आले आहे. खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या गावाच्या हद्दीतील खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेले सर्व्हे नंबर / गट नंबर या जमिनी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करणेकामी वर्ग करणेत आलेल्या आहेत किंवा संपादन करणेत आलेल्या आहेत असे तहसीलदार, शिरूर यांनी सादर केलेल्या अहवालावरून व त्यासोबत सादर केलेल्या कागदपत्रांवरून दिसले. सदर परिशिष्टामध्ये नमूद केलेले सर्व्हे नंबर / गट नंबर मधील पुनर्वसन वसाहतीच्या रेखांकनास (ले-आउट) सहायक संचालक, नगर रचना, पुणे यांची मान्यता घेणेत आली आहे तसेच सदर पुनर्वसन गावठाण वसाहतीची संबंधित तालुक्याचे उपअधीक्षक, भूमी अभिलेख यांचेमार्फत पुनर्वसन गावठाण गटाची हद्द कायम व अंतर्गत भूखंडाची मोजणी करणेत येऊन नकाशा तयार करणेत आले आहे. खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या जमिनी पुणे जिल्ह्यातील टेमघर प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन गावठाणासाठी वापरल्या जात आहेत.

त्याअर्थी, मा. जिल्हाधिकारी, पुणे (महसूल शाखा) यांचेकडील आदेश क्रमांक पमज/कावि/२४/२०१६, दिनांक २५ फेब्रुवारी २०१६ अन्वये मा. जिल्हाधिकारी यांचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना प्रदान करणेत आले आहेत. प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, उपविभागीय अधिकारी, पुणे, उपविभाग, पुणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम १२२ अन्वये असा आदेश देतो की, खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन परिशिष्टात दर्शविलेप्रमाणे या अधिसूचनेच्या दिनांकापासून गावठाणामध्ये समाविष्ट केली आहे. आणि पुनर्वसन गावठाण म्हणून जाहीर केली आहे.

परिशिष्ट

जिल्हा पुणे, तालुका शिरूर

तालुका	गावाचे नाव	मा. जिल्हाधिकारी (पुनर्वसन) पुणे यांचे नावे असलेले गट नंबर	ले-आउट व मोजणी नकाशानुसार सदर गटातून पुनर्वसन गावठाणासाठी घेणेत आलेले क्षेत्र
		सर्व्हे नंबर / गट नंबर	क्षेत्र (हे. आर.)
			(हे. आर.)
शिरूर	विठ्ठलवाडी	३६७ पैकी ८ हेक्टर ४४ आर.	८ हेक्टर ४४ आर.

भाऊ गलंडे,

उपविभागीय अधिकारी,

पुणे उपविभाग, पुणे.

पुणे, १ नोव्हेंबर २०१८.

अधिसूचना

क्रमांक पुनर्वसन/कावि/४८९/२०१८.—ज्याअर्थी, पुणे जिल्ह्यातील टेमघर प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन शिरूर तालुक्यातील मौजे कोंढापुरी पुनर्वसन वसाहतीमध्ये करण्यात आले आहे. खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या गावाच्या हद्दीतील खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेले सर्व्हे नंबर / गट नंबर या जमिनी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करणेकामी वर्ग करणेत आलेल्या आहेत किंवा संपादन करणेत आलेल्या आहेत असे तहसीलदार, शिरूर यांनी सादर केलेल्या अहवालावरून व त्यासोबत सादर केलेल्या कागदपत्रांवरून दिसले. सदर परिशिष्टामध्ये नमूद केलेले सर्व्हे नंबर / गट नंबर मधील पुनर्वसन वसाहतीच्या रेखांकनास (ले-आउट) सहायक संचालक, नगर रचना, पुणे यांची मान्यता घेणेत आली आहे तसेच सदर पुनर्वसन गावठाण वसाहतीची संबंधित तालुक्याचे उपअधीक्षक, भूमी अभिलेख यांचेमार्फत पुनर्वसन गावठाण गटाची हद्द कायम व अंतर्गत भूखंडाची मोजणी करणेत येऊन नकाशा तयार करणेत आले आहे. खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या जमिनी पुणे जिल्ह्यातील टेमघर प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन गावठाणासाठी वापरल्या जात आहेत.

त्याअर्थी, मा. जिल्हाधिकारी, पुणे (महसूल शाखा) यांचेकडील आदेश क्रमांक पमज/कावि/२४/२०१६, दिनांक २५ फेब्रुवारी २०१६ अन्वये मा. जिल्हाधिकारी यांचे अधिकार उपविभागीय अधिकारी यांना प्रदान करणेत आले आहेत. प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मी, उपविभागीय अधिकारी, पुणे, उपविभाग, पुणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम १२२ अन्वये असा आदेश देतो की, खालील परिशिष्टामध्ये नमूद केलेली जमीन परिशिष्टात दर्शविलेप्रमाणे या अधिसूचनेच्या दिनांकापासून गावठाणामध्ये समाविष्ट केली आहे. आणि पुनर्वसन गावठाण म्हणून जाहीर केली आहे.

परिशिष्ट

जिल्हा पुणे, तालुका शिरूर

तालुका	गावाचे नाव	मा. जिल्हाधिकारी (पुनर्वसन) पुणे यांचे नावे असलेले गट नंबर	ले-आउट व मोजणी नकाशानुसार सदर गटातून पुनर्वसन गावठाणासाठी घेणेत आलेले क्षेत्र
		सर्व्हे नंबर / गट नंबर	क्षेत्र (हे. आर.) (हे. आर.)
शिरूर	कोंढापुरी	४९१,	१ हेक्टर ६२ आर.
		४९२/१	६ हेक्टर ०९ आर.

भाऊ गलंडे,

उपविभागीय अधिकारी,

पुणे उपविभाग, पुणे.

पुणे, १ नोव्हेंबर २०१८.

उपविभागीय अधिकारी इचलकरंजी यांजकडून

अधिसूचना

भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३

क्रमांक भूसं/एसआर/०१/२०१८.—मौजे हुपरी, तालुका हातकणंगले ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) यांच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण-११/२०१४/प्र.क्र.७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश उक्त अधिसूचना असा करण्यात आला आहे.) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या (झेड-अ) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टर पेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता भूमी संपादन करण्याच्या संबंधात अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल.

आणि ज्याअर्थी, अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या, कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यास या सोबत जोडलेल्या अनुसूची एकमध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश उक्त जमीन असा करण्यात आला आहे) सार्वजनिक (यात यापुढे जिचा निर्देश उक्त अधिसूचना असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे. अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे असे वाटते ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूचि दोनमध्ये दिलेली आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

त्याअर्थी, आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम ४ (अ) अनुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण ४ खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिकाऱ्यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धिपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार जिल्हाधिकारी भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश उक्त नियम असा करण्यात आला आहे.) यांच्या नियम १० उप-नियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमी अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या पोट खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी, इचलकरंजी विभाग, इचलकरंजी यांना पदनिर्देशित करित आहे.

अनुसूची एक

जमिनीचे वर्णन

जिल्हा कोल्हापूर, तालुका हातकणंगले, गाव हुपरी

अ.क्र.	भूमापन किंवा गट क्रमांक	अंदाजित क्षेत्र (हेक्टरमध्ये)	दिशा
१	२	३	४
१	१७८८ पैकी	०.८१	उत्तर पूर्व बाजू
	एकूण	०.८१	

अनुसूची दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव : दूधगंगा मोठा पाटबंधारे प्रकल्प, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर.

प्रकल्प कार्याचे वर्णन : दूधगंगा प्रकल्प हा महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यातील आंतरराज्यीय प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत दूधगंगा नदीवर आसनगाव, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर येथे १२८० मीटर लांबीचे (मध्यभागी नदीपात्रात दगडी व दोन्ही तीरांवर मातीचे असे संयुक्त) धरण आहे. दूधगंगा धरणाखालील दोन्ही तीरांवर कालवे असून सदर कालव्याची लांबी उजवा तीर कालवा २४ कि.मी. व उजवा तीर कालव्याखालील बिद्री शाखा कालवा ४१ कि.मी., निढोरी शाखा कालवा २५ कि.मी., कूर शाखा कालवा १७ कि.मी., डावा तीर कालवा ७६ कि.मी., डाव्या तीर कालव्याखालील कोल्हापूर शाखा कालवा ३८ कि.मी., कुरुंदवाड शाखा कालवा ४० कि.मी. इतकी आहे.

सदर धरणामध्ये ७१९.१२ द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा होत असून त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील ६१०३२ हेक्टर (पीक क्षेत्र व कर्नाटक राज्यातील १२९८५ हेक्टर (पीक क्षेत्र) क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे. सदर प्रकल्पास तृतीय प्रशासकीय मान्यता रुपये १७१२७९.९० लक्ष दिनांक १५ जुलै २०१८ अन्वये मंजुरी प्राप्त झालेली आहे. आतापर्यंत सदर प्रकल्पावर रुपये ९९६६३ लक्ष इतका खर्च झालेला आहे. सदर प्रकल्पाची उर्वरित किंमत रुपये ७१६१६.९० लक्ष इतकी आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत सदर प्रकल्पास अनुदान उपलब्ध आहे.

समाजाला मिळणारे लाभ

(अ) या प्रकल्पांमुळे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामध्ये बारमाही पाण्याची सोय झाल्यामुळे नगदी पिके घेणे शक्य होऊन लोकांचा आर्थिक व सामाजिक स्तर विकसित होणार असून लाभक्षेत्रातील गावामध्ये पाणीटंचाई दूर होणार आहे.

(ब) प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील पीक क्षेत्रामध्ये वाढ होणार असून त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळणार आहे.

(क) पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्यामुळे विविध प्रकारची नगदी पिके घेणे शक्य होऊन लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे आर्थिक राहणीमान सुधारल्यामुळे ते लोक सर्व नागरी सुविधा मिळविण्याबाबत सक्षम होणार आहेत.

(ड) प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामध्ये उसासारखी नगदी पिके घेतल्यामुळे साखर कारखान्यासारख्या औद्योगिक क्षेत्रामध्ये वाढ होऊन विकास होणार आहे.)

अनुसूची तीन

बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे

हुपरी, तालुका हातकणंगले येथील जमीन दूधगंगा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी संपादित करावयाच्या सदर क्षेत्रामध्ये फक्त शेतजमीन येत असून, गावठाण विस्थापित होत नाही. सबब विस्थापितांचे पुनर्वसन करण्याची आवश्यकता नाही.

अनुसूची चार

(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाऱ्या अभीकरणाने दिलेला) सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश.

दूधगंगा हा महाराष्ट्र व कर्नाटक आंतरराज्य प्रकल्प आहे. सदर प्रकल्पाचा नियत दिनांक २ नोव्हेंबर १९७८ हा आहे. दूधगंगा आंतरराज्य प्रकल्पास भारत सरकारच्या पर्यावरण व वन मंत्रालय यांचे पत्र क्रमांक जी-२२१/९२एफसी, दिनांक १६ नोव्हेंबर १९९४ अन्वये तसेच मा. भारत सरकारच्या पर्यावरण व वनखात्याची त्यांचे पत्र क्रमांक बीओ/बीओ/इएनव्ही-५, दिनांक २ जानेवारी १९८४ अन्वये पर्यावरण व वनखात्याची मान्यता प्राप्त झालेली आहे. तसेच सदर दोन्ही आदेशान्वये अतिरिक्त संचालक, मा. भारत सरकार पर्यावरण एवं वन मंत्रालय यांनी त्यांचे पत्र क्रमांक १२००११/संकीर्ण/ए-१, दिनांक ७ फेब्रुवारी २००८ अन्वये मा. भारत सरकारच्या दिनांक २ जानेवारी १९८४ व १६ नोव्हेंबर १९९४ च्या आदेशान्वये पर्यावरण व वन जमिनीस दिलेल्या मान्यतेचे विषद करून संदर्भीय पत्रान्वये कळविले आहे. सदर प्रकल्पास मा. भारत सरकारच्या पर्यावरण व वन

विभागाची मान्यता प्राप्त आहे. तसेच सदर दूधगंगा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना देय असलेल्या पर्यायी जमीन वाटपाची कार्यवाहीही पूर्ण झालेली आहे. तसेच सदर प्रकल्प ग्रामीण पायाभूत सुविधांतर्गत आहे. नवीन भूसंपादन अधिनियम, २०१३ नुसार सदर प्रकल्पास सुधारित एसआयए करण्याची आवश्यकता नाही.

अनुसूची पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील.

- (अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचे पदनाम : लागू नाही.
- (ब) प्रशासनाच्या कार्यालयाचा पत्ता : प्रश्न उद्भवत नाही.
- (क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या अधिसूचनेचा तपशील. : प्रश्न उद्भवत नाही.

टीप :- उक्त जमिनीच्या आराखड्याचे उपविभागीय अधिकारी, राधानगरी, इचलकरंजी विभाग, इचलकरंजी या कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

अविनाश सुभेदार,
जिल्हाधिकारी, कोल्हापूर.

कोल्हापूर, २ नोव्हेंबर २०१८.

अधिसूचना

भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.

क्रमांक भूसं/एसआर/०२/२०१८.—मौजे घोसरवाड, तालुका शिरोळ ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) यांच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून काढण्यात आलेली शासकीय अधिसूचना महसूल व वन विभाग क्रमांक संकीर्ण-११/२०१४/प्र.क्र.७७/अ-२, दिनांक १९ जानेवारी २०१५ (यात यापुढे जिचा निर्देश उक्त अधिसूचना असा करण्यात आला आहे.) याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या (झेड अ) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्या जिल्ह्यातील ५०० हेक्टरपेक्षा अधिक नसेल इतक्या क्षेत्राकरिता भूमी संपादन करण्याच्या संबंधात अशा जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी समुचित शासन असल्याचे मानण्यात येईल.

आणि ज्याअर्थी, अधिसूचनेनुसार समुचित शासन असलेल्या, कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यास या सोबत जोडलेल्या अनुसूची एकमध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेली जमीन (यात यापुढे जिचा निर्देश उक्त जमीन असा करण्यात आला आहे) सार्वजनिक (यात यापुढे जिचा निर्देश उक्त अधिसूचना असा करण्यात आला आहे.) आवश्यक आहे. अथवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे असे वाटते ज्याच्या स्वरूपाचे विवरण यासोबत जोडलेल्या अनुसूचीत दोनमध्ये दिलेली आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) तरतुदीन्वये याद्वारे असे अधिसूचित करण्यात येते की, उक्त जमिनीची उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता भासण्याची शक्यता आहे.

त्याअर्थी, आता, असे घोषित करण्यात येत आहे की, उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम ४ (अ) अनुसार कोणतीही व्यक्ती ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ते उक्त अधिनियमाच्या प्रकरण ४ खालील कार्यवाही पूर्ण होईल त्या कालावधीपर्यंत उक्त जमिनीचा अथवा तिच्या भागाचा कोणताही व्यवहार करणार नाही किंवा उक्त जमिनीवर कोणताही भार निर्माण करणार नाही.

परंतु उक्त जमिनीच्या अथवा तिच्या भागाच्या मालकाने अर्ज केल्यावर जिल्हाधिकाऱ्यास विशेष परिस्थितीची कारणे लेखी नमूद करून अशा मालकास उपरोक्त तरतुदीच्या प्रवर्तनातून सूट देता येईल.

परंतु आणखी असे की, जर कोणत्याही व्यक्तीने या तरतुदीचे बुद्धिपुरस्सर उल्लंघन केल्यामुळे तिला झालेल्या कोणत्याही हानीची किंवा क्षतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून भरपाई दिली जाणार नाही.

तसेच उक्त अधिनियमाच्या कलम ११ च्या पोट-कलम (५) अनुसार जिल्हाधिकारी भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र) नियम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा निर्देश उक्त नियम असा करण्यात आला आहे.) यांच्या नियम १० उपनियम (३) द्वारे विहित केल्याप्रमाणे भूमी अभिलेखाच्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेणार असल्याचे व पूर्ण करणार असल्याचे देखील घोषित करण्यात येत आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या पोट खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी उक्त अधिनियमाखालील जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी, इचलकरंजी विभाग, इचलकरंजी यांना पदनिर्देशित करित आहे.

अनुसूची एक

जमिनीचे वर्णन

जिल्हा कोल्हापूर, तालुका शिरोळ, गाव घोसरवाड

अ.क्र.	भूमापन किंवा गट क्रमांक	अंदाजित क्षेत्र (हेक्टरमध्ये)	दिशा
१	२	२	४
१	४३८ पैकी	१.२१	उत्तर पूर्व बाजू
	एकूण	१.२१	

अनुसूची दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव : दूधगंगा मोठा पाटबंधारे प्रकल्प, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर.

प्रकल्प कार्याचे वर्णन : दूधगंगा प्रकल्प हा महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यातील आंतरराज्यीय प्रकल्प आहे. या प्रकल्पातर्गत दूधगंगा नदीवर आसनगाव, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर येथे १२८० मीटर लांबीचे (मध्यभागी नदीपात्रात दगडी व दोन्ही तीरावर मातीचे असे संयुक्त) धरण आहे. दूधगंगा धरणाखालील दोन्ही तीरावर कालवे असून सदर कालव्याची लांबी उजवा तीर कालवा २४ कि.मी. व उजवा तीर कालव्याखालील बिट्टी शाखा कालवा ४१ कि.मी., निढोरी शाखा कालवा २५ कि.मी., कूर शाखा कालवा १७ कि.मी., डावा तीर कालवा ७६ कि.मी., डाव्या तीर कालव्याखालील कोल्हापूर शाखा कालवा ३८ कि.मी., कुरुंदवाड शाखा कालवा ४० कि.मी. इतकी आहे.

सदर धरणामध्ये ७१९.१२ द.ल.घ.मी. इतका पाणी साठा होत असून त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील ६१०३२ हेक्टर (पीक क्षेत्र व कर्नाटक राज्यातील १२९८५ हेक्टर (पीक क्षेत्र) क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे. सदर प्रकल्पास तृतीय प्रशासकीय मान्यता रुपये १७१२७९.९० लक्ष दिनांक १५ जुलै २०१८ अन्वये मंजुरी प्राप्त झालेली आहे. आतापर्यंत सदर प्रकल्पावर रुपये ९९६६३ लक्ष इतका खर्च झालेला आहे. सदर प्रकल्पाची उर्वरित किंमत रुपये ७१६१६.९० लक्ष इतकी आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत सदर प्रकल्पास अनुदान उपलब्ध आहे.

समाजाला मिळणारे लाभ

(अ) या प्रकल्पांमुळे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामध्ये बारमाही पाण्याची सोय झाल्यामुळे नगदी पिके घेणे शक्य होऊन लोकांचा आर्थिक व सामाजिक स्तर विकसित होणार असून लाभक्षेत्रातील गावामध्ये पाणीटंचाई दूर होणार आहे.

(ब) प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील पीक क्षेत्रामध्ये वाढ होणार असून त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळणार आहे.

(क) पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्यामुळे विविध प्रकारची नगदी पिके घेणे शक्य होऊन लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे आर्थिक राहणीमान सुधारल्यामुळे ते लोक सर्व नागरी सुविधा मिळविण्याबाबत सक्षम होणार आहेत.

(ड) प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामध्ये ऊसासारखी नगदी पिके घेतल्यामुळे साखर कारखान्यासारख्या औद्योगिक क्षेत्रामध्ये वाढ होऊन विकास होणार आहे.

अनुसूची तीन

बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे

घोसरवाड, तालुका शिरोळ येथील जमीन दूधगंगा प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी संपादित करावयाच्या सदर क्षेत्रामध्ये फक्त शेतजमीन येत असून, गावठाण विस्थापित होत नाही. सबब विस्थापितांचे पुनर्वसन करण्याची आवश्यकता नाही.

अनुसूची चार

(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाऱ्या अभीकरणाने दिलेला) सामाजिक प्रभाव निर्धारणाचा सारांश.

दूधगंगा हा महाराष्ट्र व कर्नाटक आंतरराज्य प्रकल्प आहे. सदर प्रकल्पाचा नियत दिनांक २ नोव्हेंबर १९७८ हा आहे. दूधगंगा आंतरराज्य प्रकल्पास भारत सरकारच्या पर्यावरण व वन मंत्रालय यांचे पत्र क्रमांक जी-२२१/९२एफसी, दिनांक १६ नोव्हेंबर १९९४ अन्वये तसेच मा. भारत सरकारच्या पर्यावरण व वनखात्याची त्यांचे पत्र क्रमांक बीओ/बीओ/इएनव्ही-५, दिनांक २ जानेवारी १९८४ अन्वये पर्यावरण व वनखात्याची मान्यता प्राप्त झालेली आहे. तसेच सदर दोन्ही आदेशान्वये अतिरिक्त संचालक, मा. भारत सरकार पर्यावरण एवं वन मंत्रालय यांनी त्यांचे पत्र क्रमांक १२००११/संकीर्ण/ए-१, दिनांक ७ फेब्रुवारी २००८ अन्वये मा. भारत सरकारच्या दिनांक २ जानेवारी १९८४ व १६ नोव्हेंबर १९९४ च्या आदेशान्वये

पर्यावरण व वन जमिनीस दिलेली मान्यतेचे विषय करून संदर्भीय पत्रान्वये कळविले आहे. सदर प्रकल्पांस मा. भारत सरकारच्या पर्यावरण व वन विभागाची मान्यता प्राप्त आहे. तसेच सदर दूधगंगा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना देय असलेल्या पर्यायी जमीन वाटपाची कार्यवाहीही पूर्ण झालेली आहे. तसेच सदर प्रकल्प ग्रामीण पायाभूत सुविधांतर्गत आहे. नवीन भूसंपादन अधिनियम, २०१३ नुसार सदर प्रकल्पास सुधारित एसआयए करण्याची आवश्यकता नाही.

अनुसूची पाच

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील.--

- (अ) प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचे पदनाम : लागू नाही.
(ब) प्रशासनाच्या कार्यालयाचा पत्ता : प्रश्न उद्भवत नाही.
(क) ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे, : प्रश्न उद्भवत नाही.
त्या अधिसूचनेचा तपशील.

टीप :- उक्त जमिनीच्या आराखड्याचे उपविभागीय अधिकारी, राधानगरी, इचलकरंजी विभाग, इचलकरंजी या कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

अविनाश सुभेदार,
जिल्हाधिकारी, कोल्हापूर.

कोल्हापूर, २ नोव्हेंबर २०१८.

जिल्हादंडाधिकारी यांजकडून

अधिसूचना

वाचा : (१) प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग, प्राधिकरण कोल्हापूर यांनी त्यांचेकडील पत्र क्रमांक NHI/PIU/Kolhapur/S-K-NH-४/२००८/७०७, दिनांक १८ सप्टेंबर २०१८.

(२) पोलीस अधीक्षक, सातारा त्यांचेकडील पत्र क्रमांक जिवानिशा/वाहतूक व्यवस्था/३३७/१८, दिनांक ११ ऑक्टोबर २०१८.

(३) मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५ नुसार रस्ता/पुल वाहतुकीसाठी मज्जाव करणे आणि अडविण्याचे अधिकार शासन अधिसूचना गृह पत्र क्रमांक एम. ए. व्ही. ५८९/सीआर/१०६१/टीआर-२, दिनांक २० सप्टेंबर १९९०.

क्रमांक डीसी/एमएजी-२/कावि/७५७४/२०१८.—ज्याअर्थी, प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग, प्राधिकरण कोल्हापूर यांनी त्यांचेकडील पत्र क्रमांक NHI/PIU/Kolhapur/S-K-NH-४/२००८/७०७, दिनांक १८ सप्टेंबर २०१८ अन्वये सातारा ते कागल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ मार्गावरील वाहतूक कि.मी. ५९२.२४० ते कि.मी. ७२५.००० या अंतरातील कि.मी. ६७४/२०० ते ६७६/२०० या अंतरात काही काँक्रीट पॅनल क्षतिग्रस्त झालेने दुरुस्ती करणेचे असलेने दिनांक १ ऑक्टोबर २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ रोजीचे कालावधीसाठी वळविणेकामी अधिसूचना निर्गमित करणेबाबत विनंती केली आहे.

ज्याअर्थी, पोलीस अधीक्षक, सातारा त्यांचेकडील पत्र क्रमांक जिवानिशा/वाहतूक व्यवस्था/३३७/१८, दिनांक ११ ऑक्टोबर २०१८ अन्वये सातारा ते कागल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ मार्गावरील वाहतूक कि.मी. ५९२.२४० ते कि.मी. ७२५.००० यामधील कि.मी. ६७४/२०० ते ६७६/२०० या अंतरात काही काँक्रीट पॅनल क्षतिग्रस्त झालेने दुरुस्ती करणेचे असलेने दिनांक १ ऑक्टोबर २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ रोजीचे कालावधीमध्ये रोड डायव्हर्जनकरिता दिशादर्शक बोर्ड, बॅरेकेटिंग, अॅम्बुलन्स, क्रेन इत्यादी उपाययोजनांसह त्यांचेकडील प्रतिनिधी/कर्मचारी वाहतूक नियंत्रणासाठी पुरविणे तसेच वाहतूक व्यवस्थेस कोणताही अडथळा न येता ती सुरक्षितपणे चालू राहावी यासाठी आवश्यक त्या अटी व शर्ती घालून परवानगी देण्यात यावी असा अभिप्राय सादर केलेला आहे.

त्याअर्थी, मी, जिल्हादंडाधिकारी, सातारा मला मोटार वाहन कायदा, १९८८ चे कलम ११५ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून सातारा, कागल, कोल्हापूर रस्त्यावरील कि.मी. ५९२.२४० ते कि.मी. ७२५.००० या अंतरामधील कि.मी. ६७४/२०० ते ६७६/२०० या अंतरात काही काँक्रीट पॅनल क्षतिग्रस्त झालेने दुरुस्ती करणेकरिता दिनांक २९ ऑक्टोबर २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ रोजीचे कालावधीमध्ये वाहतूक वळविण्यास परवानगी देत आहे.

पोलीस अधीक्षक, सातारा, सांगली, कोल्हापूर व पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस, पुणे विभाग, पुणे यांनी सदर कालावधीत २४ तास वाहतुकीचे नियोजन करणेसंबंधी आवश्यक आदेश निर्गमित करावे.

प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग, प्राधिकरण, पुणे यांनी सदर कालावधीमध्ये वाहतुकीचे सूचना फलक, दिशा चिन्ह, इतर सर्व वाहतूक संरक्षिततेच्या उपाययोजना कार्यान्वित कराव्या. तसेच वाहतूक नियंत्रणासाठी आपलेकडील प्रतिनिधी/कर्मचारी पुरविणेत यावेत.

श्वेता सिंगल,

सातारा, २९ ऑक्टोबर २०१८.

जिल्हादंडाधिकारी, सातारा.

उपविभागीय दंडाधिकारी यांजकडून

जाहीर नोटीस

क्रमांक एमएजी/कावि/म. स. १७४/४८९/२०१८.— सर्व लोकांना कळविणेत येते की, खालील परिशिष्टामध्ये मृत व्यक्तीच्या नावांसमोर दर्शविलेल्या कारणामुळे त्या व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू झालेबाबत अंतिम वर्गीकरण करून मिळणेसाठी पोलीस निरीक्षक, आजरा व भुदरगड पोलीस स्टेशन, जिल्हा कोल्हापूर यांनी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी, गडहिंग्लज यांचेमार्फत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १७४ अन्वये इकडे अहवाल सादर केला आहे. तरी सदर मयताचे अंतिम वर्गीकरणाबाबत कोणाची तक्रार असलेस त्यांनी सदरची जाहीर नोटीस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून तीस (३०) दिवसांचे आत उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, आजरा-भुदरगड उपविभाग गारगोटी, जिल्हा कोल्हापूर यांचे कार्यालयात लेखी स्वरूपात सादर करावी अगर समक्ष आणून द्यावी. मुदतीत कोणाची तक्रार न आलेस उपविभागीय पोलीस अधिकारी, गडहिंग्लज यांचे अहवालाप्रमाणे आकस्मिक मृत्यू असे अंतिम वर्गीकरण मंजूर करणेत येईल. वरील मुदतीनंतर कोणाची तक्रार अगर हरकत आल्यास ती विचारात घेतली जाणार नाही.

परिशिष्ट

अ.क्र.	पो. स्टे.	अ. म. र. नं.	मयताचे नाव व पत्ता	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५	६
१	भुदरगड	२२/२०१८	बाळु तुकाराम मोरे, रा. खानापूर, ता. भुदरगड.	०४/०६/२०१८	हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू
२	भुदरगड	३९/२०१७	पुनम संदीप हिलगे, रा. इंजूबाई कॉलनी, गारगोटी, ता. भुदरगड.	१६/०८/२०१७	रक्तात जंतुसंसर्ग होऊन, फुफ्फुसाच्या न्यूमोनियाचे आजाराने मृत्यू.
३	भुदरगड	५३/२०१७	अक्षरा विजय जाधव, रा. कुन्हा, ता. रिसोड, जि. वाशिम सद्या आदमापूर, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर.	५/११/२०१७	न्यूमोनिया आजाराने मृत्यू
४	भुदरगड	०७/२०१७	प्रतिक्षा धनाजी शिंदे, रा. सोनारवाडी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर.	१५/०२/२०१८	पाण्यात पडून बुडालेले मृत्यू
५	भुदरगड	२६/२०१७	अनोळखी पुरुष रा. मौजे आदमापूर, ता. भुदरगड.	०२/०६/२०१७	नैसर्गिक, जंतुसंसर्ग झालेले नैसर्गिक मृत्यू.
६	भुदरगड	०६/२०१८	अशिष भाऊसाहेब कांबळे, रा. शिवाजीनगर, गारगोटी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर.	१०/०२/२०१८	गळफास लावून घेतलेले मृत्यू
७	भुदरगड	१०/२०१८	रामचंद्र गोविंद पाटील, रा. बारवे, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर.	२८/०२/२०१८	थिमेट खाल्लेले मृत्यू

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६
८	भुदरगड	१७/२०१८	विठाबाई धोंडीबा ईर, रा. पुष्पनगर, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर.	२१/०४/२०१८	पाण्यात पडून बुडून मृत्यू
९	भुदरगड	०२/२०१८	महादेव बाळा यादव, रा. लहान बारवे, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर.	०५/०१/२०१८	पाण्यात पडून बुडून मृत्यू
१०	भुदरगड	५४/२०१७	आंबाजी मलकाप्पा झेंडे, रा. होगनुर, ता. विजापूर, जि. विजापूर सद्या मिणचे बु. ता. भुदरगड, जि. कोल्हापूर.	१२/११/२०१७	हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू
११	भुदरगड	१५/२०१८	विजय महादेव चव्हाण, रा. सोनारवाडी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर.	१४/०४/२०१८	गळफास लावून घेतलेने मृत्यू
१२	भुदरगड	११/२०१८	दिनकर सखाराम पाटील, रा. नाधवडे, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर.	०९/०३/२०१८	पाण्यात पडून बुडालेने मृत्यू
१३	भुदरगड	०१/२०१८	विजय गोपाळ पाटील, रा. आरळगुंडी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर.	०६/०१/२०१८	गळफास लावून घेतलेने मृत्यू
१४	भुदरगड	०४/२०१८	नामदेव बाळकू पाटील, रा. फये, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर.	२४/०१/२०१८	पाण्यात पडून बुडून मृत्यू
१५	आजरा	०६/२०१८	काळु यल्लाप्पा नाईक, रा. बहिरेवाडी, ता. आजरा, जि. कोल्हापूर.	२१/०१/२०१८	विडी ओढताना रॉकेलचा दिवा अंगावर पडून भाजून उपचारादरम्यान मृत्यू.
१६	आजरा	१०/२०१८	गंगाराम मैलू कांबळे, रा. मुमेवाडी, ता. आजरा, जि. कोल्हापूर.	०९/०४/२०१८	हार्ट अ‍ॅटॅक येऊन मृत्यू
१७	भुदरगड	२१/२०१८	सतिश दिनकर तिळवे, रा. पाल, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर.	२६/०५/२०१८	ईलेक्ट्रिक शॉक लागलेने मृत्यू
१८	भुदरगड	५८/२०१७	एकनाथ भैरू शिंदे, रा. दिंडेवाडी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर.	०२/१२/२०१७	लीव्हर खराब होऊन, पोटात पाणी झालेने मृत्यू.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६
१९	भुदरगड	१८/२०१८	सुमन तुकाराम पाटील, रा. निळपन, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर.	३०/०४/२०१८	हृदयविकाराचा झटका आलेने मेंदूमध्ये तीव्र रक्तस्राव झालेने मृत्यू.
२०	भुदरगड	४१/२०१७	बाबूराव ऊर्फ दिनकर रामा सुतार, रा. नाधवडे, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर.	२८/०८/२०१७	डोक्यास मार लागून हृदय व फुफ्फुस बंद पडून मृत्यू.
२१	भुदरगड	५१/२०१७	अमित आनंदराव केसरकर, रा. गारगोटी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर.	२१/१०/२०१७	मणक्याचा मज्जातंतू तुटून मृत्यू

डॉ. संपत खिलारी,
उपविभागीय दंडाधिकारी,
आजरा-भुदरगड उपविभाग, गारगोटी.

आजरा-भुदरगड, १८ सप्टेंबर २०१८.

सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांचेकडून

जाहीर नोटीस

क्रमांक फौजदारी/कावि/८४०/२०१८.—अन्वये सर्व लोकांना कळविणेत येते की, खेड तालुक्यातील खालील दर्शविलेले इसम हे त्यांचे नावांसमोर नमूद केलेल्या कारणास्तव मयत झालेबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड विभाग, खेड, तसेच संबंधित पोलीस निरीक्षक खेड, चाकण व सहायक पोलीस निरीक्षक आळंदी यांचेकडून अहवाल प्राप्त झालेले आहेत. तरी सदर मयताचे नावासमोर दर्शविलेल्या करणाखेरीज त्यांचा इतर कारणाने मृत्यू झाला असल्यास, याबाबत काही तक्रार असल्यास त्यांनी सदरची जाहीर नोटीस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून १ महिन्याचे आत इकडील कार्यालयाकडे लेखी तक्रार करावी, जर मुदतीत कोणाची तक्रार आली नाही तर उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड व संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षक यांचे अहवालाप्रमाणे अंतिम निर्णय घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.

परिशिष्ट

अ.क्र.	पो. स्टे.	अ. म. र. नं.	मयताचे नाव व पत्ता	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५	६
१	चाकण	९०/२०१८	पुजा सयाप्पा ऊर्फ बाबुराव माने, रा. वाकी खुर्द, ता. खेड, पुणे.	२०/०५/२०१७	मुळव्याधाचे त्रासाला कंटाळून गळफास घेऊन मृत्यू.
२	चाकण	८४/२०१८	पप्पु ऊर्फ प्रकाश भिवा शेडगे, रा. उरळगाव, ता. शिरूर, जि. पुणे. सद्या रा. चाकण, ता. खेड., जि. पुणे.	११/०५/२०१८	पाण्यात पोहोत असताना दम लागून पाण्यात बुडून मृत्यू.
३	चाकण	१९/२०१८	कुमार बन्सी पांचाळ, रा. पिंपरी बु., ता. खेड, जि. पुणे.	०१/०६/२०१८	दारूच्या नशेत भाम नदीचे पात्रात पडून बुडून मृत्यू.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६
४	चाकण	६५/२०१८	प्रदीप खंडू डोके, रा. कामशेत, ता. मावळ, जि. पुणे.	१६/०४/२०१८	पोहताना पाण्यात बुडून मृत्यू
५	चाकण	१०८/२०१८	भिका बापू कडेकर, रा. भांबोली, पो. वासुली, ता. खेड, जि. पुणे.	१५/०४/२०१८	बैलाने छातीत धडक दिल्याने छातीत झालेल्या जखमांमुळे मृत्यू.
६	चाकण	१०५/२०१६	सतिश अर्जुन कांबळे, रा. खालुंब्रे, ता. खेड, जि. पुणे.	२२/०६/२०१८	पाण्यात पडून बुडून मृत्यू
७	चाकण	१२१/२०१८	रेड्डी चेरला हरीकृष्ण, रा. माऊली हाऊसिंग सोसायटी, शेवटचे बसस्टॉपजवळ, रूपीनगर, पुणे.	२०/०६/२०१८	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
८	चाकण	१२५/२०१७	राम भजन जंजाली, रा. जंम्बुकर वस्ती, खराबवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे. मूळ गाव म. स. ८८ छपिया तहसिल, हरया, जि. बस्ती, राज्य उत्तर प्रदेश.	१२/०८/२०१७	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
९	चाकण	२०२/२०१७	संदिप शंकर कौटकर, रा. काळूस, ता. खेड, जि. पुणे.	१०/१२/२०१७	पत्रा शेडवरून खाली पडून मृत्यू
१०	चाकण	१४२/२०१७	साक्षी सुभाष पवार, रा. बिरदवडी, ता. खेड.	१४/०९/२०१७	पाण्यात पडून बुडून मृत्यू
११	चाकण	१०८/२०१७	सारीका राजकुमार यादव, रा. निघोजे, ता. खेड, जि. पुणे.	०६/०७/२०१७	गळफास घेतलेने मृत्यू
१२	चाकण	२०६/२०१७	शंकर लहू गाडगे, रा. बालाजीनगर, मेदनकरवाडी, ता. खेड, जि. पुणे.	१४/१२/२०१७	यकृताचा बिघाड होऊन हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू.
१३	चाकण	१०७/२०१७	नितीन नवनाथ अंकुश, रा. मोहितेवाडी, शेलपिंपळगाव, ता. खेड, जि. पुणे.	०४/०७/२०१७	इलेक्ट्रिक पोलवरून खाली पडून अवयवांना अतिगंभीर दुखापत झालेने मृत्यू.
१४	चाकण	२५/२०१८	नील ओम सोनार, रा. धानोरे, ता. खेड, जि. पुणे.	०१/०४/२०१८	फुफ्फुसांत अन्नसदृश्य घटक गेल्याने मृत्यू.
१५	चाकण	१७६/२०१७	बाळासाहेब गोपाळ गद्रे, रा. ओमकार रेसिडेंसी, मेदनकरवाडी, ता. खेड, जि. पुणे.	०९/११/२०१७	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
१६	चाकण	१२७/२०१७	दत्तात्रय सदाशिव पाचपुते, रा. बालाजीनगर, मेदनकरवाडी, ता. खेड, जि. पुणे.	१६/०८/२०१७	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६
१७	आळंदी	१७/२०१७	हिरालाल नरसिंह जाधव, रा. दत्तनगर हाउसिंग सोसायटी, काळेवाडी फाटा, पिंपरी, पुणे.	२४/११/२०१७	पाण्यात पडून बुडून मयत
१८	खेड	४१/२०१५	बेबी ऑफ वर्षा सोमनाथ वाळके, रा. किवळे, ता. खेड, जि. पुणे.	१८/०४/२०१५	जन्मताच आजारी असल्याने मृत्यू
१९	चाकण	८/२०११	शंकर धोंडीबा कड, रा. आसखेड, ता. खेड, जि. पुणे.	१९/०१/२०११	भाजल्याने मृत्यू
२०	खेड	६/२०११	ओम मोतीराम जोगदंड, रा. चाटुरी, ता. गंगाखेड, जि. परभणी.	०२/०३/२०११	खेळताना डोक्यास मार लागून मृत्यू
२१	आळंदी	५१/२०१६	गोविंद ग्यानबा जेवटनवरे, रा. निलकंठ, पो. भिसे, वाघोली, ता. जि. लातूर.	१०/०६/२०१६	फुफ्फुसांचे अजाराने श्वसन व हृदयक्रीया बंद पडून मृत्यू.
२२	खेड	२/२०१५	बेबी ऑफ सुनिता रघुनाथ सप्रे, रा. कडूस, ता. खेड, जि. पुणे.	०९/१२/२०१४	तापाचे आजाराने मृत्यू
२३	चाकण	१८७/२०१७	हेमंत राजाराम घाडगे, रा. आंबेठाण, ता. खेड, जि. पुणे.	१८/११/२०१७	विषारी औषध पित्याने मृत्यू

आयुष प्रसाद, भा. प्र. से.,
सहायक जिल्हाधिकारी तथा
उपविभागीय दंडाधिकारी, खेड
उपविभाग खेड (राजगुरुनगर).

राजगुरुनगर, २९ ऑगस्ट २०१८.

उपविभागीय दंडाधिकारी यांजकडून

जाहीर नोटीस

क्रमांक एमएजी/अमराप्र/कावि-७४२/२०१८.--सर्व तमाम लोकांना कळविणेत येते की, खालील अनुसूचीमध्ये दर्शविलेले पुरुष/स्त्री आकस्मिकरीत्या मयत झाले असून त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या कारणावरून मयत झालेबाबत अंतिम वर्गीकरण करून मिळणेबाबत पोलीस निरीक्षक, पन्हाळा, शाहूवाडी व सहा. पोलीस निरीक्षक, कोडोली यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी, शाहूवाडी विभाग, कोल्हापूर यांचेमार्फत क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम, १७४ अन्वये इकडे अहवाल पाठविले आहेत. तरी सदर मयताचे वर्गीकरणाबाबत कोणाची तक्रार असेल, तर त्यांनी सदरची जाहीर नोटीस महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झालेपासून तीस (३०) दिवसांचे आत इकडे लेखी तक्रार करावी अगर समक्ष आणून द्यावी. जर मुदतीत कोणाची तक्रार न आलेस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांचे अहवालाप्रमाणे मंजूर करणेत येईल, तसेच वरील मुदतीनंतर तक्रार अगर हरकत असल्यास ती विचारात घेतली जाणार नाही.

परिशिष्ट

अ.क्र.	अ. म. र. नं.	मयताचे नाव व पत्ता	मृत्यूचे कारण	पोलीस ठाणे	मृत्युची तारीख
१	२	३	४	५	६
१	४५/२०१७	सुनिता लक्ष्मण पवार, रा. शिरोळे त. वारुण, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर.	४५ टक्के भाजून मयत	शाहुवाडी	२१/०८/२०१७
२	८/२०१८	लक्ष्मण ज्ञानू माने, रा. अंबप, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	हृदयाच्या तीव्र झटक्याने मृत्यू	शाहुवाडी	१५/०१/२०१८
३	१८/२०१८	इंदूबाई दादू नाईक, रा. शिवारे, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर.	५५ टक्के भाजून मयत	शाहुवाडी	०७/०२/२०१८
४	३४/२०१८	दिलीप गणपती कांबळे, रा. कोळगाव, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर.	हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू	शाहुवाडी	१४/०४/२०१८
५	३४/२०१७	अजय तानाजी लव्हटे, रा. घोटवडे पैकी लव्हटेवाडी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर.	गळफास लावून घेऊन आत्महत्या	शाहुवाडी	१३/११/२०१७
६	३३/२०१७	हौसाबाई शंकर संकपाळ, रा. देसाईवाडी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर.	हार्ट अटॅक आलेने मयत	पन्हाळा	०३/११/२०१७
७	५०/२०१७	निलेश भिमराव पाटील, रा. गोंडोली, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर.	पाण्यात बुडून मयत	शाहुवाडी	०४/०९/२०१७
८	६५/२०१८	केशव राऊ कदम, रा. कापशी, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर.	मेंदूस रक्त पुरवठा न झालेने चक्कर आलेने डोकीस मार लागून मयत.	शाहुवाडी	०४/११/२०१७
९	४४/२०१८	येसाबाई रामचंद्र यटम, रा. शित्तूर त. वारुण, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर.	पाण्यात पडून बुडून मयत	शाहुवाडी	२३/०५/२०१८
१०	७/२०१८	श्रीमती नानूबाई ईश्वरा पाटील, रा. पनोरे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर.	न्यूमोनियाचे आजाराने मयत	कळे	२४/०२/२०१८
११	१४/२०१८	विठ्ठल बापू कांबळे, रा. पणुत्रे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर.	डोकीस दुखापत होऊन मयत	कळे	१३/०५/२०१८
१२	४९/२०१८	भगवान ज्योती केसरे, रा. सवते, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर.	मेंदूत अंतर्गत रक्तस्राव होऊन मयत (Death due to intra- cranial hemorrhage).	शाहुवाडी	३१/०५/२०१८
१३	४०/२०१८	सारीका संदिप बोबडे, रा. गावडी, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर.	पाण्यात बुडून मयत	शाहुवाडी	२५/०४/२०१८

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६
१४	३१/२०१८	संदिप केशव लगारे, रा. भेडसगाव, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर.	मेंदूत रक्तस्राव होऊन मयत	शाहुवाडी	०२/०४/२०१८
१५	२५/२०१८	सौ. संगिता बाबासो सुतार, रा. येळाणे, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर.	५५ टक्के भाजून जखमी होऊन मृत्यू.	शाहुवाडी	०२/०३/२०१८
१६	२३/२०१८	सौरभ ऊर्फ कल्लू मानसिंग यादव, रा. झांजी, राज्य उत्तर प्रदेश सद्या रा. कबनूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर.	पाण्यात पडून बुडून, श्वास गुदमरून मयत (Death due to asphyxia due to drowning).	शाहुवाडी	२६/०२/२०१८
१७	०३/२०१८	अजित वसंत चौगुले, रा. भेडसगाव, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर.	गळ्यात गळफास लावून घेवून मयत (Asphyxia due to hanging).	शाहुवाडी	०८/०१/२०१८
१८	२/२०१८	आनंदा सावळा शिराळकर, रा. वारुळ, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर.	मेंदूत रक्तस्राव होऊन मयत	शाहुवाडी	२९/१२/२०१७
१९	६९/२०१७	यल्लाप्पा गुराप्पा सरनार्क, रा. मूळ गाव गोकाक, जि. बेळगाव, सद्या रा. बांबवडे, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर.	हृदयविकाराचा झटका आलेने मयत (Coronary artery disease).	शाहुवाडी	१९/११/२०१७
२०	६२/२०१७	नाथा तुकाराम पाटील, रा. पेंडाखळे, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर.	फुफ्फुसाच्या दोन्ही साईडला पाणी होऊन मृत्यू.	शाहुवाडी	२७/१०/२०१७
२१	५९/२०१७	कुमारी क्षितीजा ज्ञानदेव कदम, रा. कापशी, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर.	कोणतेतरी विषारी औषध सेवन केलेने फुफ्फुसास सूज येऊन मयत. (Cerebro pulmonry edema in case of un- detected poisoning).	शाहुवाडी	१६/१०/२०१७

अजय पवार,
उपविभागीय दंडाधिकारी,
पन्हाळा उपविभाग, पन्हाळा,
जिल्हा कोल्हापूर.

विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहा. पोलीस आयुक्त यांजकडून

जाहीर नोटीस

क्रमांक सपोआ/४३६/२०१८.—अन्वये तमाम लोकांस कळविणेत येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेले स्त्री/पुरुष हे आकस्मिकरीत्या मयत झालेले असून त्यांचे नावापुढे दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेकडून अहवाल पाठविलेले आहेत, तरी सदर मृत्यूबाबत त्यांचे नावासमोर दर्शविलेले कारणाखेरीज इतर अन्य कारणाने मृत्यू झाला आहे, अशी कोणतीही तक्रार असल्यास सदरची नोटीस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत इकडे लेखी कळवावे. जर मुदतीमध्ये कोणाची तक्रार प्राप्त झाली नाही, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रांतवाडी व चतुःशृंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे अहवालाप्रमाणे इकडून तसा अंतिम गोषवारा देणेची शिफारस केली जाईल, याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

अ.क्र.	पोलीस स्टेशन जावक क्रमांक	अ.म.र.नं.	स. पो. आ. आवक क्रमांक	मयताचे नाव	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५	६	७
विश्रांतवाडी पोलीस स्टेशन						
१	४३४९	४०/२०१७	८१९/१८	बळराम काशीराम पाल	२२/०३/२०१७	Spinal injury
२	४३९५	४७/२०१८	८१९/१८	अशोक शंकर वाघमारे	२६/०३/२०१८	Myocardial Infraction
३	४४१५	५३/२०१८	८२१/१८	कृष्णा मोहन नायर	०६/०४/२०१८	Septicemia
४	४४१४	१००/२०१८	८२०/१८	दशरथ बाबुराव बनसोडे	०७/०७/२०१८	Hanging
५	४४१४	१०५/२०१८	८१९/१८	सुरेश पांडुरंग हरपळे	२२/०७/२०१८	Hanging
चतुःशृंगी पोलीस स्टेशन						
१	८३७७	१२४/२०१७	८३२/१८	दिपक काशिनाथ सोनवणे	०४/०८/२०१७	Coronary artery disease

कल्याणराव विधाते,
विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा
सहायक पोलीस आयुक्त,
खडकी विभाग, पुणे शहर.

खडकी विभाग, पुणे शहर, १९ सप्टेंबर २०१८.

जाहीर नोटीस

क्रमांक सपोआ/वाकड ३२०/२०१८.—अन्वये तमाम लोकांस कळविणेत येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेले स्त्री/पुरुष हे आकस्मिकरीत्या मयत झालेले असून त्यांचे नावापुढे दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेकडून अहवाल पाठविलेले आहेत, तरी सदर मृत्यूबाबत त्यांचे नावासमोर दर्शविलेले कारणाखेरीज इतर अन्य कारणाने मृत्यू झाला आहे, अशी कोणतीही तक्रार असल्यास सदरची नोटीस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत इकडे लेखी कळवावे. जर मुदतीमध्ये कोणाची तक्रार प्राप्त झाली नाही, तर संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे अहवालाप्रमाणे इकडून तसा अंतिम गोषवारा देणेची शिफारस केली जाईल, याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

अ.क्र.	जावक क्रमांक	पोलीस स्टेशन	अ.म.र.नं.	मयताचे नाव	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५	६	७
१	२१/१८	सांगवी	१५१/१८	तुळशीराम रामफेर गौड	०७/०९/२०१८	Coronary artery disease with B/L Pneumonitis.
२	१६/१८	सांगवी	९२/१८	अफिरीन गफुर इनामदार	०४/०६/२०१८	Death due to Bilateral lung consolidation.
३	२०/१८	सांगवी	०३/१८	ज्ञानेश्वर मधूकर शितोळे	०३/०१/२०१८	Cerebro-pulmonary oedema with coronary atherosclerosis with ischemic Renal scar with fatty liver.
४	१९/१८	सांगवी	७५/१८	ग्रेस बबीनी कझादी	०३/०५/२०१८	Death due to Aspiration of stomach content.
५	१८/१८	सांगवी	२०३/१८	अनस युसूफ खान	१०/१०/२०१७	Cerebral-pulmonary oedema with liver disease.

श्रीधर जाधव,
विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा
सहायक पोलीस आयुक्त,
वाकड विभाग, पिंपरी-चिंचवड.

पिंपरी-चिंचवड, ९ ऑक्टोबर २०१८.

उपविभागीय दंडाधिकारी यांजकडून

जाहीर नोटीस

क्रमांक कार्या/अ-२/जबाबी/कावि/२०७४/१८.—अन्वये सर्व लोकांना याद्वारे कळविण्यात येते की, सोबत दर्शविलेल्या परिशिष्टातील व्यक्ती/इसम हे आकस्मिकरीत्या मयत झाले असून त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या कारणामुळे मयत झालेबाबत संबंधित पोलीस स्टेशन यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड १९७३ प्रमाणे अहवाल सादर केला आहे. तरी सदर मयताच्या वर्गीकरणाबाबत कोणाचीही काहीही हरकत अगर तक्रार असल्यास त्यांनी सदरची जाहीर नोटीस महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग-१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून तीन दिवसांच्या आत इकडे लेखी कळवावे. मुदतीत तक्रार अगर हरकत न आल्यास पोलिसांच्या अहवालानुसार अकस्मात मयताचे वर्गीकरण करणेकामी शिफारस केली जाईल, याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

अ.क्र.	अकस्मात मयत रजि. क्रमांक	मयताचे नाव	वय वर्षे	गावाचे वर्णन	मृत्यूचा दिनांक	मृत्यूचे कारण	एस. आर. क्रमांक	उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा जावक क्रमांक व दिनांक	पोलीस स्टेशन
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१	१३/२०१५	जालिंदर बाजी भंडलकर	६५	रा. पवार वस्ती, महाळुंग, ता. माळशिरस, जि. सोलापूर.	३०.०४.२०१५	यकृताचे तीव्र आजाराने मयत	१००/१८	४१२७/१८ २५.०९.२०१८	माळशिरस पोलीस स्टेशन
२	०३/२०१८	दिपक धनाजी खंडागळे	३५	रा. महर्षी कॉलनी, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर.	१६.०१.२०१८	दारूचे नशेत गळफास घेऊन मयत.	१०१/१८	४१२८/१८ २५.०९.२०१८	अकलूज पोलीस स्टेशन

शमा पवार,
उपविभागीय दंडाधिकारी,
माळशिरस विभाग, अकलूज.

अकलूज, ५ ऑक्टोबर २०१८.

जाहीर नोटीस

क्रमांक कार्या/अ-२/जबाबी/कावि/२०७४/२०१८.—अन्वये सर्व लोकांना याद्वारे कळविण्यात येते की, सोबत दर्शविलेल्या परिशिष्टातील व्यक्ती/इसम हे आकस्मिकरीत्या मयत झाले असून त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या कारणामुळे मयत झालेबाबत संबंधित पोलीस स्टेशन यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड १९७३ प्रमाणे अहवाल सादर केला आहे. तरी सदरच्या मयताच्या वर्गीकरणाबाबत कोणाचीही काहीही हरकत अगर तक्रार

असल्यास त्यांनी सदरची जाहीर नोटीस महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग-१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून तीन दिवसांच्या आत इकडे लेखी कळवावे. मुदतीत तक्रार अगर हरकत न आल्यास पोलिसांच्या अहवालानुसार अकस्मात मयताचे वर्गीकरण करणेकामी शिफारस केली जाईल, याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

अ.क्र.	अकस्मात मयत रजि. क्रमांक	मयताचे नाव	वय वर्षे	गावाचे वर्णन	मृत्यूचा दिनांक	मृत्यूचे कारण	एस. आर. क्रमांक	उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा जावक क्रमांक व दिनांक	पोलीस स्टेशन
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१	३२/२०१७	सुप्रिया लक्ष्मण कर्नावर	१८	रा. गोरडवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर.	१२.११.२०१७	अभ्यासाच्या टेन्शनमुळे तणनाशक विषारी औषध पिल्याने मयत.	८८/१८	३८३३/१८ १०.०९.२०१८	माळशिरस पोलीस स्टेशन
२	३६/२०१७	अंजना हरिभाऊ जंगले	५७	रा. माळशिरस, ता. माळशिरस, जि. सोलापूर.	२०.११.२०१७	चक्कर येऊन डोक्यावर पडून गंभीर जखमी होऊन मयत.	८९/१८	३८३४/१८ १०.०९.२०१८	माळशिरस पोलीस स्टेशन
३	२७/२०१८	शामल नामदेव गोरे	५५	नवीन बाजारतळ, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर.	१८.०५.२०१८	हृदयविकाराचा झटका येऊन मयत.	९०/१८	३८६०/१८ १०.०९.२०१८	अकलूज पोलीस स्टेशन
४	१४/२०१८	रूपाली बिपीनकुमार शिंदे	४५	रा. गीताईनगर, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर.	१६.०३.२०१८	हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मयत.	९१/१८	३८६१/१८ १०.०९.२०१८	अकलूज पोलीस स्टेशन
५	१८/२०१८	दत्ता सदाशिव बोडरे	६	रा. बघेरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर	१७.०४.२०१८	हृदय व श्वसनक्रिया बंद पडून मयत.	९२/१८	३८६२/१८ १०.०९.२०१८	माळशिरस पोलीस स्टेशन

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
६	३४/२०१५	शकुंतला केसरी वाघमोडे	३०	रा. जांब, ता. माळशिरस, जि. सोलापूर.	१२.११.२०१५	प्लिहा/पानथरी फुटून जंतु- संसर्ग होऊन मयत.	९३/१८	३८६३/१८	१०.०९.२०१८ नातेपुते पोलीस स्टेशन

शमा पवार,
उपविभागीय दंडाधिकारी,
माळशिरस विभाग, अकलूज.

अकलूज, १४ सप्टेंबर २०१८.

जाहीर नोटीस

क्रमांक कार्या/अ-२/जबाबी/कावि/२१५५/२०१८.—अन्वये सर्व लोकांना याद्वारे कळविण्यात येते की, सोबत दर्शविलेल्या परिशिष्टातील व्यक्ती/इसम हे आकस्मिकरीत्या मयत झाले असून त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या कारणामुळे मयत झालेबाबत संबंधित पोलीस स्टेशन यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड, १९७३ प्रमाणे अहवाल सादर केला आहे. तरी सदर मयताच्या वर्गीकरणाबाबत कोणाचीही काहीही हरकत अगर तक्रार असल्यास त्यांनी सदरची जाहीर नोटीस महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग-१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून तीन दिवसांच्या आत इकडे लेखी कळवावे. मुदतीत तक्रार अगर हरकत न आल्यास पोलिसांच्या अहवालानुसार अकस्मात मयताचे वर्गीकरण करणेकामी शिफारस केली जाईल, याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

अ.क्र.	अकस्मात मयत रजि. क्रमांक	मयताचे नाव	वय वर्षे	गावाचे वर्णन	मृत्यूचा दिनांक	मृत्यूचे कारण	एस. आर. क्रमांक	उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा जावक क्रमांक व दिनांक	पोलीस स्टेशन
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१	१०/२०१८	कस्तुरा लक्ष्मण गायकवाड	६५	रा. सुमित्रानगर, यशवंतनगर, ता. माळशिरस, जि. सोलापूर.	१४.०२.२०१८	कॅन्सरचे आजारामुळे	९४/१८	३९७५/१८	१८.०९.२०१८ अकलूज पोलीस स्टेशन

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
२	०९/२०१८	हनुमंत संभाजी जाडकर	७०	रा. आदर्शनगर, मोडनिंब, ता. माढा, जि. सोलापूर.	१४.०२.२०१८	दम्याचे व किडनीचे आजाराने मयत.	९५/१८	३९७४/१८	१८.०९.२०१८ पोलीस स्टेशन
३	०८/२०१८	काकासेन लक्ष्मण नाईकनवरे	३६	रा. तोंडले, ता. माळशिरस, जि. सोलापूर.	०५.०४.२०१८	हृदयविकाराचा झटका येऊन मयत.	९६/१८	३९९४/१८	१९.०९.२०१८ वेळापूर पोलीस स्टेशन
४	२२/२०१७	ज्ञानेश्वर पांडुरंग सोनटक्के	४५	रा. मांडवे, ता. माळशिरस, जि. सोलापूर.	३१.१०.२०१७	इलेक्ट्रिक शॉक लागून मयत	९७/१८	३९७१/१८	१८.०९.२०१८ नातेपुते पोलीस स्टेशन
५	५९/२०१८	रामा सिद्धाराम कोळी	३५	रा. गट नं. २, महालुंग, ता. माळशिरस, जि. सोलापूर.	११.०९.२०१८	हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मयत.	९८/१८	४०९८/१८	२४.०९.२०१८ अकलूज पोलीस स्टेशन
६	३३/२०१८	लक्ष्मण मारुती बनकर	४०	रा. खंडूस, ता. माळशिरस, जि. सोलापूर.	२१.०६.२०१८	हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मयत.	९९/१८	४०९९/१८	२४.०९.२०१८ अकलूज पोलीस स्टेशन

शमा पवार,
उपविभागीय दंडाधिकारी,
माळशिरस विभाग, अकलूज.

अकलूज, २९ सप्टेंबर २०१८.

जाहीर नोटीस

क्रमांक कार्या/अ-२/जबाबी/कावि/१९४६/२०१८. — अन्वये सर्व लोकांना याद्वारे कळविण्यात येते की, सोबत दर्शविलेल्या परिशिष्टातील व्यक्ती/इसम हे आकस्मिकरीत्या मयत झाले असून त्यांचे नावासमोर नमूद केलेल्या कारणामुळे मयत झालेबाबत संबंधित पोलीस स्टेशन यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड १९७३ प्रमाणे अहवाल सादर केला आहे. तरी सदर मयताच्या वर्गीकरणाबाबत कोणाचीही काहीही हरकत अगर तक्रार असल्यास त्यांनी सदरची जाहीर नोटीस महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग-१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून तीन दिवसांच्या आत इकडे लेखी कळवावे. मुदतीत तक्रार अगर हरकत न आल्यास पोलिसांच्या अहवालानुसार अकस्मात मयताचे वर्गीकरण करणेकामी शिफारस केली जाईल, याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

अ.क्र.	अकस्मात मयत रजि. क्रमांक	मयताचे नाव	वय वर्षे	गावाचे वर्णन	मृत्यूचा दिनांक	मृत्यूचे कारण	एस. आर. क्रमांक	उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा जावक क्रमांक व दिनांक	पोलीस स्टेशन
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१	३०/२०१८	सुमद्रा दत्तात्रय ताम्हाणे	४०	रा. ताम्हाणेवस्ती, कचरेवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर.	०७.०८.२०१८	पाय घसरून विहिरीत पडून बुडून मयत.	७५/१८	३७८४/१८ ०४.०९.२०१८	माळशिरस पोलीस स्टेशन
२	१३/२०१८	मालन मारुती कोळी	६३	रा. बचेरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर.	१२.०५.२०१७	कीटकनाशकाचे विषारी औषध पिल्याने मयत.	७६/१८	३७७९/१८ ०४.०९.२०१८	माळशिरस पोलीस स्टेशन
३	५५/२०१८	तुकाराम शंकर पवार	४२	रा. वाघोली, ता. माळशिरस, जि. सोलापूर.	०६.०८.२०१८	दारूचे नशेत पेटवून घेऊन भाजून, गंभीर जखमी होऊन मयत.	७७/१८	३७७७/१८ ०४.०९.२०१८	अकलूज पोलीस स्टेशन
४	२१/२०१७	अंजना तुकाराम शिंदे	६०	रा. वेळापूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर.	३०.०७.२०१७	मानसिक त्रासामुळे विषारी औषध खाऊन मयत.	७८/१८	३७९२/१८ ०४.०९.२०१८	वेळापूर पोलीस स्टेशन
५	४९/२०१६	अनोळखी पुरुष	५५-६०	रा. गोविंद आयटीआय समोर, नातेपुते.	१३.१२.२०१६	फुफ्फुसाचे जुन्या आजाराचे मयत.	७९/१८	३७९०/१८ ०४.०९.२०१८	नातेपुते पोलीस स्टेशन

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
६	०९/२०१८	सोनाली नानासाहेब काळे	२०	रा. रेडे, ता. माळशिरस, जि. सोलापूर.	०३.०४.२०१८	वेडाचे भरात गळफास घेऊन मयत.	८०/१८	३७८६/१८	नातेपुते पोलीस स्टेशन
७	२८/२०१६	महेश बाळासाहेब शिंदे	२७	रा. दहिगाव, ता. माळशिरस, जि. सोलापूर.	२२.०६.२०१८	विषारी औषध पिल्याने मयत	८१/१८	३७८५/१८	नातेपुते पोलीस स्टेशन
८	२२/२०१८	सविता निलेश बुगड	३५	रा. पिलीव, ता. माळशिरस, जि. सोलापूर.	१२.०५.२०१८	अज्ञात कारणावरून गळफास घेतल्याने मयत.	८२/१८	३७८०/१८	माळशिरस पोलीस स्टेशन
९	३९/२०१८	राजु बळवंत सरक	४२	रा. चांदापुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर.	२८.१२.२०१७	अतिदारू पिल्याने लीव्हर खराब होऊन मयत.	८३/१८	३७८१/१८	माळशिरस पोलीस स्टेशन
१०	३५/२०१८	काळु खंडु चव्हाण	५५	रा. पिलीव, ता. माळशिरस, जि. सोलापूर.	२३.११.२०१८	हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मयत.	८४/१८	३७८२/१८	माळशिरस पोलीस स्टेशन
११	१६/२०१८	द्रौपदी राजाराम कवटे	७०	रा. मेडद, ता. माळशिरस, जि. सोलापूर.	२७.०३.२०१८	चुलीत जाळ घालीत असताना अचानक साडी पेटल्याने गंभीर माजल्याने मयत.	८५/१८	३७८३/१८	माळशिरस पोलीस स्टेशन
१२	३७/२०१८	पुष्पा भिमराव शिरसट	५०	रा. किर्तीनगर, यशवंतनगर, ता. माळशिरस, जि. सोलापूर.	०८.०७.२०१८	मेंदू तापामुळे मयत	८६/१८	३७७८/१८	अकलूज पोलीस स्टेशन

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१३	९/२०१८	सर्जेशव नानासाहेब मगर	३५	रा. खंडाळी, ता. माळशिरस, जि. सोलापूर.	१९.०४.२०१८	दारुचे नशेत गळफास घेतल्याने मयत.	८७/१८	३७१६/१८	३०.०८.२०१८ वेळापूर पोलीस स्टेशन

शमा पवार,
उपविभागीय दंडाधिकारी,
माळशिरस विभाग, अकलूज.

अकलूज, १० सप्टेंबर २०१८.

सहायक कार्यकारी दंडाधिकारी यांजकडून

जाहीर नोटीस

क्रमांक अ. मयत समरी राजपत्र प्रसिद्धी/४२०६/२०१८.---सहायक पोलीस आयुक्त, विभाग १ कार्यालय, सोलापूर शहर विभागातील (१) फौजदार चावडी, (२) जेल रोड, (३) एमआयडीसी, (४) जोडभावी पेठ पोलीस ठाणेकडील क्रिमिनल प्रोसिजर कोड, कलम १७४ खाली अकरमात मयतबाबत प्रसिद्धी करावयाच्या नोटीसची प्रत अ. क्र. १ ते २३९ खालीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येत आहे.

परिशिष्ट

अ.क्र.	पोलीस ठाणे	अ.म.र.नं.	मयताचे नाव	वय वर्षे	मयताचा पत्ता	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण	आवक क्रमांक	पोलीस ठाणे जावक क्रमांक	दिनांक
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१	एमआयडीसी	१०५/२०१७	गुरुनाथ आंबादास दिलपाक	५०	मु. पो. कुमारी, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद सध्या राजेंद्र चौक, एमआयडीसी, सोलापूर.	१५/११/२०१७	टी. बी. च्या आजाराने मयत	१	७२०२/१७	०८/१२/२०१७

परिशिष्ट-चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
२	एमआयडीसी	१०७/२०१७	सत्यनारायण रामलु कोकुल	४८	राजरत्ननगर, नीलमनगर, सोलापूर.	२०/११/२०१७	विहिरीतील पाण्यात पडून आत्महत्या.	२	७१३०/१७	०४/१२/२०१७
३	एमआयडीसी	१०८/२०१७	सविता अभिषेक ढगे	४०	विनायकनगर, एमआयडीसी, सोलापूर.	२३/११/२०१७	septicemia due to burn injury.	३	७२०४/१७	०८/१२/२०१७
४	एमआयडीसी	१०९/२०१७	सौ. कलावती लक्ष्मण निंबाळे	४७	शांतीनगर, स्वागत- नगरजवळ, सोलापूर.	२५/११/२०१७	भाजून जखमा झाल्याने मयत	४	७७४७/१७	३०/१२/२०१७
५	एमआयडीसी	११०/२०१७	अप्पासाहेब सिद्राम बगले	४७	न्यू अंबिकानगर, सोलापूर.	२६/११/२०१७	न्यूमोनिया होऊन मयत	५	७७४८/१७	३०/१२/२०१७
६	एमआयडीसी	११२/२०१७	रामचंद्र बिसप्पा सिलकर	६५	चाकोतेनगर, जुना विडी घरकुल, सोलापूर.	०५/१२/२०१७	डोकीस मार लागून मयत	६	७६८१/१७	२८/१२/२०१७
७	एमआयडीसी	११३/२०१७	राजेंद्रप्रसाद दशरथ यलदंडी	४०	आरतीनगर, नेताजी शाळेजवळ, सोलापूर.	०६/१२/२०१७	न्यूमोनियाचे आजार व लीव्हर खराब होऊन मयत.	७	७७१४/१७	२९/१२/२०१७
८	एमआयडीसी	११४/२०१७	महीबुब लाडलेसाब हसापुरे	३०	विजयलक्ष्मीनगर, नई जिंदगी, सोलापूर.	०८/१२/२०१७	हृदयविकाराच्या आजाराने मयत	८	७७१५/१७	२९/१२/२०१७
९	एमआयडीसी	१०१/२०१७	चंद्रभागा नामदेव बदल	७५	११५२, सी ग्रुप जुना विडी घरकुल, सोलापूर.	२८/१०/२०१७	हृदय व मूत्रपिंडाच्या आजाराने मयत.	९	७७३८/१७	३०/१२/२०१७
१०	एमआयडीसी	३८/२०१६	अमर नंदकुमार मुळे	३८	गंगाधरनगर, सूत मिलमागे, सोलापूर.	१७/०४/२०१६	हृदयविकाराच्या आजाराने मयत.	१०	६६/१८	०४/०१/२०१८
११	सो. लोहमार्ग	६२/२०१६	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत	४०	पत्ता समजून येत नाही	०४/०८/२०१६	crushed injury to abdomen.	११	१६०५/१७	२५/०८/२०१७

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१२	सो. लोहमार्ग	१९/२०१७	सुभाष बाळकृष्ण वाघमारे	५२	६४, मजरेवाडी, ता. उत्तर सोलापूर.	२६/०४/२०१७	multiple injuries	१२	१५०८/१७	१९/०८/२०१७
१३	सो. लोहमार्ग	१८/२०१७	राहुल राजु साबळे	२५	१२०, नई जिंदगी, सोलापूर.	२४/०४/२०१७	head injury	१३	१५९४/१७	२५/०८/२०१७
१४	सो. लोहमार्ग	२०/२०१७	भिमाप्पा नरसाप्पा म्हेत्रे	७०	बापुजीनगर, मुरलीधर चौक, सोलापूर.	२९/०४/२०१७	रेल्वेखाली येऊन आत्महत्या head injury.	१४	१५९१/१७	२५/०८/२०१७
१५	सो. लोहमार्ग	१९/२०१६	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत	४५	पत्ता समजून येत नाही	२८/१२/२०१६	lung abscess	१५	१०६९/१७	२०/०६/२०१७
१६	सो. लोहमार्ग	१४/२०१७	चंदर रेड्डीचानायक राठोड	२५	चेंदुपल्ली तोंडा, ता. कोंडगल, जि. विकाराबाद, राज्य तेलंगणा.	०९/०४/२०१७	डोकीस मार लागून मृत head injury.	१६	१५०७/१७	१९/०८/२०१७
१७	सो. लोहमार्ग	२८/२०१७	मोहनलाल भिषणलाल वर्मा	५५	इंद्रप्रस्थ अपार्टमेंट, डी. जे. नगर, ठाणे.	३१/०५/२०१७	acute coronary insufficiency.	१७	१९९०/१७	०६/११/२०१७
१८	सो. लोहमार्ग	३०/२०१७	सिद्ध्या रेवया स्वामी	६०	सोरेगाव, सोलापूर	०२/०६/२०१७	multiple injuries	१८	१९८८/१७	०६/११/२०१७
१९	सो. लोहमार्ग	२९/२०१७	सुभाष मेलगीरेप्पा बन्हाणपुरे	६०	१२/१२८, चंडक पार्क, वि. रोड, सोलापूर	०१/०६/२०१७	multiple injuries	१९	१९८९/१७	०६/११/२०१७
२०	सो. लोहमार्ग	४९/२०१७	रमेश पोलप्पा विटे	५५	घर नं. ६ लक्ष्मी पेठ, सोलापूर.	१९/०८/२०१७	crush injury over head along with blunt trauma to chest.	२०	१९८७/१७	०६/११/२०१७
२१	सो. लोहमार्ग	२१/२०१७	सय्यद नबी पटेल	६७	रा. शिगुरतल्ली, ता. जेवरगी, जि. गुलबर्गा.	३०/०४/२०१७	pulmonary tubercu- losis.	२१	१८३७/१७	०६/१०/२०१७

परिशिष्ट-चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
२२	सो. लोहमार्ग	२७/२०१७	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत	३०	पत्ता समजून येत नाही	२४/०५/२०१७	crushed injury	२२	१८३६/१७	०६/१०/२०१७
२३	सो. लोहमार्ग	००३/२०१७	श्रीमती सुशिला चंद्रशा शिवमुर्ती	६०	नागणसूर, ता. अ. कोट, जि. सोलापूर.	१८/०१/२०१७	head injury multiple internal injuries.	२३	१८३०/१७	०५/१०/२०१७
२४	सो. लोहमार्ग	१३/२०१७	भालू ज्ञानदेव पवार	३०	साईनाथनगर, कळवा, जि. ठाणे.	०६/०४/२०१७	miliary tuberculosis	२४	१७५७/१७	१९/०८/२०१७
२५	सो. लोहमार्ग	३२/२०१७	प्रकाश रघुनाथ भुयान	४९	खैरापट्टी, गंगापूर, गाजीम, राज्य उडिसा.	०३/०६/२०१७	pulmonary tuberculosis.	२५	१७५८/१७	१९/०९/२०१७
२६	सो. लोहमार्ग	००६/२०१७	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत	५५	पत्ता समजून येत नाही	११/०२/२०१७	shock to multiple injuries.	२६	११९०/१७	३०/०६/२०१७
२७	सो. लोहमार्ग	००८/२०१७	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत	६५	पत्ता समजून येत नाही	०४/०३/२०१७	multiple crush injuries.	२७	१३५१/१७	१९/०७/२०१७
२८	सो. लोहमार्ग	०१०/२०१७	गणेश केशव दळवी	४४	घर नं. ७५६, विजापूर नाका, सोलापूर.	१९/०३/२०१७	liver cirrhosis	२८	१०७३/१७	२०/०६/२०१७
२९	सो. लोहमार्ग	००९/२०१७	मिया हुसेन सय्यद	२३	तीर्थ पो. कर्जळ, सोलापूर.	०७/०३/२०१७	स्वतः रेल्वेखाली येऊन आत्महत्या.	२९	१३५५/१७	१९/०७/२०१७
३०	सो. लोहमार्ग	६१/२०१५	दिपक बनसीलाल चव्हाण	४५	सेटमेन्ट कॉलनी १, सोलापूर.	२३/०६/२०१५	head injury multiple injuries.	३०	७९७/१७	१०/०५/२०१७
३१	सो. लोहमार्ग	९३/२०१५	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत	४०	पत्ता समजून येत नाही	०८/०१/२०१५	septicemia in head injury.	३१	१५९९/२०१७	२५/०८/२०१७
३२	सो. लोहमार्ग	८६/२०१५	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत	६०	पत्ता समजून येत नाही	२९/०९/२०१५	crush injury of abdomen.	३२	१६००/२०१७	२५/०८/२०१७

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
३३	सो. लोहमार्ग	२०/२०१५	एक अनोळखी स्त्री जातीचे प्रेत	७०	पत्ता समजून येत नाही	१२/०३/२०१५	हृदयविकाराच्या आजाराने मयत.	३३	१६२८/२०१७	२८/०८/२०१७
३४	सो. लोहमार्ग	५८/२०१५	एक अनोळखी स्त्री जातीचे प्रेत	४०	पत्ता समजून येत नाही	२६/०६/२०१५	multiple injuries	३४	१५८७/२०१७	२५/०८/२०१७
३५	सो. लोहमार्ग	७८/२०१५	अनराधा नागनाथ केडुले	५०	श्रीनिवास टॉकिजजवळ, सोलापूर.	३१/०८/२०१५	liver cirrhoasis with bilateral pulmona.	३५	१५८८/२०१७	२५/०८/२०१७
३६	सो. लोहमार्ग	६९/२०१५	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत	३५	पत्ता समजून येत नाही	२९/०७/२०१६	death due to multiple injuries.	३६	१५८८/२०१७	२५/०८/२०१७
३७	सो. लोहमार्ग	००१/२०१६	आजजाज एफ कॉन्ट्रक्टर	६८	जेलजवळ, राजपिंपळ, जि. नर्मदा, राज्य गुजरात.	१६/०१/२०१५	cornory artery disease	३७	१५८९/२०१७	२५/०८/२०१७
३८	सो. लोहमार्ग	७१/२०१६	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत	२५	पत्ता समजून येत नाही	२०/०९/२०१६	head injury	३८	१६०२/२०१७	२५/०८/२०१७
३९	सो. लोहमार्ग	५५/२०१६	नंदुबाई शाम कदम	५२	मंगळवार पेठ, गोसावी गल्ली, सोलापूर.	१९/०७/२०१६	cornory artery disease	३९	१३४८/२०१७	१९/०७/२०१७
४०	सो. लोहमार्ग	८५/२०१६	महंमदअब्दुल लतीफअब्दुल रजाक चुलबुल.	५०	रिंग रोडजवळ, उस्मानिया कॉलनी, गुलबर्गा.	३१/१०/२०१६	bilateral lobar pneumonitis.	४०	१७७२/२०१७	२१/०९/२०१७
४१	सो. लोहमार्ग	८३/२०१६	अणप्पा यंकप्पा घोडके	८५	मजरेवाडी, ता. उत्तर सोलापूर.	२१/१०/२०१६	multiple injuries	४१	१७७७/२०१७	२१/०९/२०१७
४२	जेल रोड	०१२/२०१६	दयानंद बसवराज बिराजदार	३५	बी. पंचशीलनगर, कुमठा नाका, सोलापूर.	१९/०४/२०१६	head injury	४२	५०५०/२०१७	२७/११/२०१७
४३	जेल रोड	७१/२०१७	चंद्रकांत लक्ष्मण बंडगर	८०	होटेली स्टेशन, ता. द. सोलापूर, जि. सोलापूर.	२९/११/२०१७	bilateral pneumonia न्यूमोनिया होऊन मयत.	४३	५५९६/२०१७	१६/०१/२०१८

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
४४	जेल रोड	१४/२०१५	विश्वनाथ यलप्पा सारंगी	७२	२४९, साखर पेठ, सोलापूर.	१९/०३/२०१५	टी. बी. च्या आजाराने मयत	४४	२०४१/२०१७	२३/०५/२०१५
४५	जेल रोड	६६/२०१७	सत्यनारायण रामलिंग दासी	५५	भारतरत्न इंदिरानगर, सोलापूर.	१०/११/२०१७	टी. बी. व कावीळच्या आजाराने मयत.	४६	१५१/२०१८	१२/०१/२०१८
४६	जेल रोड	६५/२०१७	विद्या राजीव रोहीटे	३५	७० फूट रोड, न्यू पाच्छा पेठ, सोलापूर.	१०/११/२०१७	गळफास घेऊन आत्महत्या	४९	१६८/२०१८	०९/१२/२०१८
४७	जेल रोड	७३/२०१७	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत	६०	पत्ता समजून येत नाही	०३/१२/२०१७	फुफुस व टी. बी. च्या आजाराने मयत.	५०	३७४/२०१८	२९/०१/२०१८
४८	जेल रोड	७२/२०१८	प्रशांत पांडुरंग येमुल	२४	गीतानगर, न्यू पाच्छा पेठ, सोलापूर.	०२/१२/२०१७	गळफास घेऊन आत्महत्या	५१	३७५/२०१८	२९/०१/२०१८
४९	फौ. चावडी	८१/२०१७	मारुती भिमराव खरात	४५	बल्लारी चाळ, जुना देगाव नाका, सोलापूर.	२५/१०/२०१७	गळफास घेऊन आत्महत्या	५२	६५४/२०१८	२७/०१/२०१८
५०	एमआयडीसी	९०/२०१७	मलप्पा आनंदप्पा गुरव	६२	प्लॉट नं. ३७, न्यू सुनिलनगर, एमआयडीसी, सोलापूर.	२५/०९/२०१७	विषारी औषध पिऊन आत्महत्या.	५४	८१०/२०१८	०९/०२/२०१८
५१	एमआयडीसी	११५/२०१७	इरेश परमेश्वर कामुर्ती	२२	ललितानगर, मजरे-वाडी, सोलापूर.	११/१२/२०१७	गळफास घेऊन आत्महत्या	५५	४९६/२०१८	०१/०२/२०१८
५२	एमआयडीसी	००३/२०१८	बालाजी व्यंकटेश चिरकुल	४७	१०५, मार्कडेयनगर, कुमठा नाका, सोलापूर.	०६/०१/२०१८	गळफास घेऊन आत्महत्या	५६	४८७/२०१८	०८/०२/२०१८

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
५३	फौ. चावडी	८३/२०१७	रमेश दगडु पवार	३५	केसेगाव तांडा, ता. तुळजापूर, जि. सोलापूर.	३०/१०/२०१७	विषारी औषध पिऊन आत्महत्या.	५७	१२४४/२०१७	१५/०२/२०१७
५४	एमआयडीसी	००७/२०१८	दिपक प्रकाश चिलवेरी	३३	केकडेनगर, विडी घरकुल, सोलापूर.	१४/०१/२०१८	स्वतः विहिरीतील पाण्या पडून आत्महत्या.	५८	८२६/२०१७	१०/०२/२०१८
५५	एमआयडीसी	१११/२०१७	नागेश राजकुमार शेटे	२५	८१६, उत्तर काबस, बाळी वेस, सोलापूर.	०९/०२/२०१८	लीव्हर खराब होऊन मयत	५९	८२८/२०१८	०९/०२/२०१८
५६	एमआयडीसी	००८/२०१८	शंकर राम माने	२७	न्यू शिवाजीनगर, गोधळे वस्ती, सोलापूर.	१४/०१/२०१८	गळफास घेऊन आत्महत्या	६०	८३०/२०१८	०९/०२/२०१८
५७	एमआयडीसी	११८/२०१७	श्रीमती भागिरथी गंगाधर म्हमाणे	९०	जवाहरनगर, सूत मिलमार्गे, सोलापूर.	२१/१२/२०१७	coronary artery disease	६१	८२९/२०१८	०९/०२/२०१८
५८	फौ. चावडी	९४/२०१७	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत	४५	पत्ता समजून येत नाही	१०/१२/२०१७	bilateral lobar pneumonia.	६३	१३६२/२०१८	२२/०२/२०१८
५९	फौ. चावडी	८८/२०१७	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत	५०	पत्ता समजून येत नाही	१५/११/२०१७	bilateral lobar pneumonia.	६४	१३६३/२०१८	२१/०२/२०१८
६०	फौ. चावडी	९७/२०१७	सारंगपाणी नामदेव निंबाळकर	६०	मरीआई चौक, गवळी वस्ती, सोलापूर.	१५/१२/२०१७	intracranial bleed bilateral lobar pneumonia.	६५	२१२०/२०१८	०७/०३/२०१८
६१	जेल रोड	००१/२०१७	दिलीप विपतराव	२८	काला डुमरा, ता. गेरीयाकोठी, जि. शिवाण, बिहार.	०१/०१/२०१७	coronary artery disease	६६	१३४९/२०१८	२०/०३/२०१८
६२	एमआयडीसी	१३/२०१८	कमरोद्दीन अ. गनी शेख	४५	शिवगंगानगर, भाग १, सोलापूर.	३१/०१/२०१८	गळफास घेऊन आत्महत्या	६७	१२०६/२०१८	१५/०३/२०१८

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
६३	एमआयडीसी	०१२/२०१८	नारायण दादाराव मस्के	६०	सिद्धेश्वर साखर कारखाना कॉलनी, होटगी रोड.	२३/०१/२०१८	acute coronary insufficiency.	६८	१२०५/२०१८	१५/०३/२०१८
६४	एमआयडीसी	०११/२०१८	सचिन रतन सोनकांबळे	१९	घर नं. १२०, शिवगंगा नगर, भाग २, सोलापूर.	२१/०१/२०१८	गळफास घेऊन आत्महत्या	६९	१३१८/२०१८	१०/०३/२०१८
६५	एमआयडीसी	१४/२०१८	काशिबाई हणमंत भोसले	६५	देसाईनगर, घर नं. ३२०, सोलापूर.	३१/०१/२०१८	गळफास घेऊन आत्महत्या	७०	१३६४/२०१८	१५/०३/२०१८
६६	एमआयडीसी	००२/२०१८	साई शिवनाथ शिरडीकर	१३	अंबिकानगर, नीलमनगर, सोलापूर.	०२/०१/२०१८	फुफुसाचा संसर्ग होऊन मयत.	७१	१११५/२०१८	०८/०३/२०१८
६७	जोडभावी पेट	५८/२०१७	त्रिवेणी प्रल्हाद म्हैत्रस	७०	७५७, टिळक चौक, प. मंगळवार पेट, सोलापूर.	२२/१०/२०१७	क्षयरोग झाल्याने मयत	७२	१३३२/२०१७	२२/०३/२०१८
६८	जोडभावी पेट	६९/२०१७	प्रशांत राजुव नादरगी	३२	घर नं. ३७९, जोडभावी पेट, सोलापूर.	२७/११/२०१७	गळफास घेऊन आत्महत्या	७३	१३३३/२०१८	३०/०१/२०१८
६९	फौ. चावडी	००९/२०१८	क्रांती मल्लीनाथ गोटे	४०	घर नं. ६९३, शुक्रवार पेट, सोलापूर.	२८/०१/२०१८	न्यूमोनिया होऊन हृदय-विकाराचा झटका आल्याने मयत.	७४	२५२७/२०१८	१४/०३/२०१८
७०	फौ. चावडी	१८/२०१८	निसार महीबुब नदाफ	४५	अन्सारी चौक, शास्त्री नगर, सोलापूर.	२५/०२/२०१८	डोकीस मार लागून मयत	७५	२५२०/२०१८	१४/०३/२०१८
७१	फौ. चावडी	००३/२०१८	सौ. सारिका भगवान सुर्यवंशी	३५	चिमणी वस्ती, भोगाव हद्द, सोलापूर.	१२/०१/२०१८	स्वतः विहिरीतील पाण्यात उडी मारून आत्महत्या.	७६	२६७७/२०१८	२१/०३/२०१८

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
७२	फौ. चावडी	१९/२०१७	सौ. अश्विनी अनिरुद्ध निरगडे	३४	१०१, शुक्रवार पेठ, निरगुडे कॉम्प्लेक्स, सोलापूर.	०७/०३/२०१७	फुफ्फुसात रक्तस्राव होऊन मयत.	७७	२२९४/२०१८	०९/०३/२०१८
७३	फौ. चावडी	१४/२०१८	सादीक लालसाब बागवान	५०	धाकटा राजवाडा, कौतम चौक, सोलापूर.	१३/०२/२०१८	न्यूमोनियाचे आजाराचे मयत	७८	२५२६/२०१८	१४/०३/२०१८
७४	फौ. चावडी	०११/२०१८	बियानबी गेसुदराज मकानदार	७०	मडकी वस्ती, जुना पूना नाका, सोलापूर.	०४/०२/२०१८	भाजून जखमा झाल्याने मयत	७९	२४४७/२०१८	१२/०३/२०१८
७५	जेल रोड	००२/२०१८	दत्तुसा हिरासा हाबीब	६१	१००, शुक्रवार पेठ, सोलापूर.	०३/०१/२०१८	मेंदूत रक्तस्राव होऊन मयत	८०	१३८१/२०१८	२२/०३/२०१८
७६	जेल रोड	७०/२०१७	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत	६५	पत्ता समजून येत नाही	२८/११/२०१७	lung abscess	८१	१२८५/२०१८	१४/०३/२०१८
७७	जेल रोड	५६/२०१७	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत	५०	पत्ता समजून येत नाही	१३/१०/२०१७	bilateral pneumonia न्यूमोनिया होऊन मयत.	८२	१२८४/२०१८	१४/०३/२०१८
७८	जेल रोड	७४/२०१७	विष्णु विरप्पा दुबास	४८	कुचननकर, बालाजी मंदिराजवळ, सोलापूर.	०६/१२/२०१७	spetilemia in a case of right lower limb cellulitis.	८३	१४९१/२०१८	३०/०३/२०१८
७९	जेल रोड	६२/२०१७	साईनाथ पेंटप्पा इप्पालपल्ली	२३	गोपालनगर, साईबाबा चौक, सोलापूर.	०५/११/२०१७	विहिरीतील पाण्यात पडून बुडून आत्महत्या.	८४	१४६२/२०१८	३०/०४/२०१८
८०	जेल रोड	००६/२०१८	विजय कृष्णप्पा पडगे	५७	चाकोतेनगर, जुना विडी घरकुल, सोलापूर.	०३/०२/२०१८	फुफ्फुसाचा क्षयरोग होऊन मयत.	८५	१४६०/२०१८	२९/०३/२०१८
८१	जेल रोड	००७/२०१८	किशोर देवीदास कोडम	३८	कमटमनगर, न्यू पाच्छा पेठ, सोलापूर.	०५/०२/२०१८	विहिरीतील पाण्यात पडून बुडून आत्महत्या.	८६	१८६५/२०१८	०९/०४/२०१८

परिशिष्ट-चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
८२	जेल रोड	५१/२०१७	राणी प्रकाश चौगुले	२१	साईबाबा चौक, न्यू पाच्छा पेठ, सोलापूर.	२८/०९/२०१७	bilateral pleural effiction with cardiomyopathy.	८७	१८६४/२०१८	०९/०४/२०१८
८३	एमआयडीसी	२०/२०१८	राजु बसवराज मैलारी	४५	शेळगी, सोलापूर	१०/०३/२०१८	bilateral aspiration pneumonia with livar cirrhosis.	८८	१९१३/२०१८	१३/०४/२०१८
८४	एमआयडीसी	१८/२०१८	अंबादास बालाजी मुनगाणाटील	५२	प्लॉट नं. ५३ ई गुण, जुने विडी घरकुल, सोलापूर.	०१/०३/२०१८	स्वतः विहिरीतील पाण्यात पडून आत्महत्या.	८९	१९१२/२०१८	१३/०४/२०१८
८५	फौ. चावडी	१७/२०१८	महेश लक्ष्मण थोरात	४०	७०, उत्तर कसबा, पत्रा तालीम, सोलापूर.	२२/०२/२०१८	गळफास घेऊन आत्महत्या	९०	३२४१/२०१८	०४/०४/२०१८
८६	जोडभावी पेठ	७१/२०१७	विशाल देवय्या मठ	३८	३७, कांचननगर सोसायटी, शेळगी, सोलापूर.	०७/१२/२०१७	गळफास घेऊन आत्महत्या	९१	१६८२/२०१७	१०/०४/२०१८
८७	फौ. चावडी	१४०/२०१६	किरण विठ्ठल लाटणे	३८	काळी मशिदजवळ, उत्तर कसबा, सोलापूर.	०३/१२/२०१६	लीव्हरला सूज येऊन मयत	९२	४००१/२०१७	२१/०४/२०१८
८८	फौ. चावडी	००२/२०१८	मुक्ताबाई सुखदेव नरोटे	६०	पावन गणपतीजवळ, क्रांतीनगर, सोलापूर.	०८/०१/२०१८	स्वतः अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या.	९३	४०००/२०१८	२१/०४/२०१८
८९	फौ. चावडी	१६/२०१८	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत	६०	पत्ता समजून येत नाही	२१/०२/२०१८	टी. बी. च्या आजाराने मयत	९४	४००९/२०१८	२२/०४/२०१८
९०	फौ. चावडी	२२/२०१८	भाऊसाहेब शंकर लाड	६७	होमकरनगर, भवानी पेठ, सोलापूर.	०८/०३/२०१८	haemorrhagic shock due to dissection of abdominal aprta.	९५	४२२६/२०१८	२८/०४/२०१८

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
९१	एमआयडीसी	००१/२०१८	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत	६५	पत्ता समजून येत नाही	०१/०१/२०१८	bilateral lobar pneumonia with bilateral pleural effusion.	९६	२२८९/२०१८	०१/०५/२०१८
९२	जेल रोड	१०९/२००५	शंकर कुंडलीक कुराडी	३२	६९, भगवाननगर झोपडपट्टी सोलापूर.	२८/०७/२००५	डोकीस मार लागून मयत	९७	२३८३/२०१८	११/०२/२०१८
९३	जेल रोड	१४९/२००७	मौलाली महंमद हिरापुरे	६५	६३०, साखर पेठ, सोलापूर.	०३/०९/२००७	intiacianil hemorrhage ischemia heart disease haver.	९८	२३८४/२०१८	३०/०४/२०१८
९४	जेल रोड	१६०/२००३	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत	४९	पत्ता समजून येत नाही	१०/१०/२००३	हृदयविकाराच्या आजाराने मयत.	९९	२३८५/२०१८	१२/०४/२०१८
९५	जेल रोड	६४/२००३	सोनुप्रकाश चंद्रशेखर भांगे	१	मड्डी वस्ती, भवानी पेठ, सोलापूर.	२८/०४/२००३	न्यूमोनिया होऊन व मेंदूला सूज येऊन मयत.	१००	२३८९/२०१८	३०/०४/२०१८
९६	जेल रोड	८७/२००३	ज्ञानेश्वर शेट्या बंडी	२०	राहुल गांधी झोपडपट्टी, सोलापूर.	०७/०६/२००३	डोकीस मार लागून मयत	१०१	२३८७/२०१८	३०/०४/२०१८
९७	जेल रोड	१४३/२००५	श्रीमती जोजरबाई यशवंत पांडगळे.	८०	काकंबा, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद. सध्या अक्कलकोट, गांधीनगर झोपडपट्टी नं. ३, सोलापूर.	१५/०९/२००५	झटका आल्याने मयत	१०२	२३८८/२०१८	३०/०४/२०१८
९८	जेल रोड	१०३/२००५	मोहन शंकर कोळकर	३५	४०५, कुमार स्वामीनगर, सोलापूर.	१९/०७/२००५	स्वतः विषारी औषध पिऊन आत्महत्या.	१०३	२०४१/२०१८	३०/०४/२०१८
९९	जेल रोड	१४५/२००४	नागेश नारायण जक्कन	३०	चाकोतेनगर, जुना विडी घरकुल, सोलापूर.	०२/०९/२००४	लीव्हर खराब होऊन मयत	१०४	२३८९/२०१८	३०/०२/२०१८

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१००	जेल रोड	२०४/२००२	विलास नागनाथ चिंतलकर	४२	४७, पश्चिम मंगळवार पेठ, सोलापूर.	२९/१२/२००२	अर्धागवायुच्या आजाराने मयत.	१०५	२३९०/२०१८	३०/०४/२०१८
१०१	जेल रोड	३५/२००२	राणी महालिंगाया कंटीकर	१९	४२८, संगमेश्वरनगर, एमआयडीसी, सोलापूर.	१७/०३/२००२	स्वतः विहिरीतील पाण्यात पडून आत्महत्या.	१०६	२३९१/२०१८	३०/०४/२०१८
१०२	जेल रोड	१४६/२००५	संजय लक्ष्मण कोंडा	३६	४१९, साखर पेठ, सोलापूर.	१७/०९/२००५	हृदयविकाराच्या आजाराने मयत.	१०७	२३९२/२०१८	३०/०४/२०१८
१०३	जेल रोड	७१/२०१०	दशरथ सिद्राम मगसाळे	३०	राहुल गांधी झोपडपट्टी	१९/१२/२०१०	डोकीस मार लागून मयत	१०८	२३९३/२०१८	३०/०४/२०१८
१०४	जेल रोड	१८२/२००३	सौ. उज्वला भिमाशंकर जम्मा	३५	जम्मा चाळ, भवानी पेठ, सोलापूर.	०४/११/२००३	भाजून जखमा झाल्याने मयत.	१०९	२३९४/२०१८	३०/०४/२०१८
१०५	जेल रोड	९३/२००५	दिपक महादेव विभुते	४८	ब्लॉक नं. ६९१, कर्णिकनगर, सोलापूर.	२२/०६/२००५	विषारी औषध पिऊन आत्महत्या.	११०	२३९५/२०१८	३०/०४/२०१८
१०६	जेल रोड	१२४/२००५	शिवलिंगप्पा कमलप्पा रामपुरे	७५	१०२/११७ डी, भवानी पेठ, सोलापूर.	१९/०२/२००८	हृदयविकाराचा झटका आल्याने मयत.	१११	२३९६/२०१८	३०/०४/२०१८
१०७	जेल रोड	८१/२००८	सिद्धाराम भिमाशंकर उमराणे	२६	किसाननगर, सूत मिल जवळ, सोलापूर.	०२/०६/२००८	हृदयविकाराचा झटका आल्याने मयत.	११२	२३९७/२०१८	३०/०४/२०१८
१०८	जेल रोड	९५/२००५	योगेश रमेश शेवाळे	२२	रूपा भवानी मंदिरा-जवळ, सोलापूर.	०१/०७/२००५	लीव्हर खराब होऊन मयत	११३	२०४१/२०१८	३०/०४/२०१८
१०९	जेल रोड	४३/२००५	श्रीनिवास विश्वनाथ साळुंखे	३०	भुलाभाई चौक, सोलापूर.	१२/०३/२००५	डोकीस मार लागून मयत	११४	२३९८/२०१८	३०/०४/२०१८
११०	फौ. चावडी	२६/२०१८	धनंजय तुकाराम खडतरे	५१	१०७, दमाणीनगर, सोलापूर.	२४/०३/२०१८	हृदयविकाराचा झटक्याने मयत.	११५	४२७६/२०१८	०३/०५/२०१८

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१११	फौ. चावडी	७८/२०१७	सुनिल रामचंद्र गांजाळे	५०	बेलाटी, ता. उत्तर सोलापूर.	१६/१०/२०१७	हृदयविकाराचा झटक्याने मयत.	११६	४८४०/२०१८	१०/०५/२०१८
११२	फौ. चावडी	७७/२०१७	प्रकाश दत्तात्रय सुरवसे	५८	कल्पना टॉकीज, मुरारजी पेठ, सोलापूर.	१५/१०/२०१७	हृदयविकाराचा झटका आल्याने मयत.	११७	४८३९/२०१८	१०/०५/२०१८
११३	जोडभावी पेठ	६३/२०१८	समानंद शिशुरंजनदास	५४	ताहेंरपूर, जि. नोडिया, कोलकत्ता, पं. बंगाल.	०७/११/२०१७	हृदयविकार व न्यूमोनियाचे अजाराने मयत.	११८	२०४७/२०१८	१९/०५/२०१८
११४	जोडभावी पेठ	१८/२०१८	लक्ष्मीनारायण बालाजी दुस्सा	४८	३४/५ ब, न्यू पाच्छा पेठ, सोलापूर.	२७/०३/२०१८	लीवर खराब होऊन व मेंदूत सूज आल्याने मयत.	११९	२४३६/२०१८	२३/०५/२०१८
११५	फौ. चावडी	९८/२०१७	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत	४५	पत्ता समजून येत नाही	२९/१२/२०१७	bilateral lower limb cellulitis.	१२०	५१०७/२०१८	२१/०५/२०१८
११६	फौ. चावडी	००७/२०१८	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत	६०	पत्ता समजून येत नाही	२०/०१/२०१८	bilateral lobar pneumonia.	१२१	५१०४/२०१८	२१/०५/२०१८
११७	फौ. चावडी	०१२/२०१८	मकसुदअली साबीरअली सखद	४०	आंबेडकरनगर, कोंडवा, पुणे. सद्या मंगलशहावली	०८/०२/२०१८	लीवर खराब होऊन मयत	१२२	५१०५/२०१८	२१/०५/२०१८
११८	फौ. चावडी	८९/२०१७	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत	६५	पत्ता समजून येत नाही	१७/११/२०१७	टी. बी. च्या आजाराने मयत	१२३	५१०२/२०१८	२१/०५/२०१८
११९	जेल रोड	२४/२०१८	शशिकांत दिगंबर मोरे	५०	३४९१, गोपाळपूर रोड, पंढरपूर मेन पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण.	१५/०५/२०१८	डोकीस मार लागून मयत	१२४	२६०२/२०१८	३१/०५/२०१८
१२०	जेल रोड	६४/२०१७	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत	३०	पत्ता समजून येत नाही	०९/११/२०१७	डोकीस मार लागून मयत	१२५	२६०१/२०१८	३१/०५/२०१८

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१२१	जोडमावी पेठ	२१/२०१८	विशाल संभाजी गायकवाड	३१	न्यू बुधवार पेठ, सोलापूर.	०७/०५/२०१८	न्यूमोनियाचे आजाराने मयत	१२६	२३१५/२०१८	३०/०५/२०१८
१२२	एमआयडीसी	३७/२०१८	लक्ष्मी व्यंकप्पा ताटी	४७	५५३, बी ग्रुप, जुना विडी घरकुल, सोलापूर.	०३/०५/२०१८	स्वतः विहिरीतील पाण्यात पडून आत्महत्या.	१२७	२८६४/२०१८	३०/०५/२०१८
१२३	एमआयडीसी	१२/२०१७	शाहुराज रामा भालेकर	५२	गांधीनगर, अक्कलकोट रोड, सोलापूर.	२७/०९/२०१७	aspiration pneumonia in known case of cervical spine fracture.	१२८	७०५०/२०१७	०१/१२/२०१७
१२४	एमआयडीसी	३१/२०१८	सिद्ध हाणमंतु झिपरे	४०	संभाजी शाळेपाठीमागे, जुना विडी घरकुल, सोलापूर.	११/०४/२०१८	टी. बी. च्या आजाराने मयत	१२९	२३३९/२०१८	१०/०५/२०१८
१२५	जेल रोड	००४/२०१८	हुलगप्पा सायबण्णा ठणकेदार	३०	भारतरत्न इंदिरानगर, सोलापूर.	२९/०१/२०१८	लीव्हर खराब होऊन मयत	१३०	२६७४/२०१८	०५/०६/२०१८
१२६	जेल रोड	००८/२०१८	गोविंद धोंडीबा शिंगाडे	५०	शास्त्रीनगर, प्लॉट नं. १३, सोलापूर.	१०/०२/२०१८	लीव्हर खराब होऊन मयत	१३१	२६७५/२०१८	०५/०६/२०१८
१२७	जेल रोड	१६/२०१८	लक्ष्मी आदिनाथ एक्कलदेवी	५५	जय हॉस्पिटलजवळ, रविवार पेठ, सोलापूर.	२०/०३/२०१८	अंतर्गत रक्तस्राव होऊन मयत.	१३२	२६७६/२०१८	०५/०६/२०१८
१२८	फौ. चावडी	४२/२०१८	राजेंद्र जगन्नाथ मसलेकर	६५	लोकमंगल ऑक्सीपार्क, सोलापूर.	०५/०५/२०१८	मेंदूत रक्तस्राव होऊन व फुफुसामध्ये न्यूमोनिया होऊन मयत.	१३५	५८३८/२०१८	१३/०६/२०१८
१२९	फौ. चावडी	३१/२०१८	सुधा अनिल पाटील	६०	सनसिटी अपार्टमेंट, बी-विंग, दमाणीनगर, सोलापूर.	०५/०४/२०१८	डोकीस मार लागून मयत स्वतः पाचवे मजल्यावरून उडी मारून आत्महत्या.	१३६	५८४०/२०१८	१३/०६/२०१८

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१३०	फौ. चावडी	१९/२०१६	सौ. सुनंदा शिवकुमार कोनालीकर.	४५	मातोश्री पार्क, कोंढवे, पुणे सध्या सोलापूर.	२२/०८/२०१८	स्वतः तलावातील पाण्यात पडून बुडून आत्महत्या.	१३७	५६५७/२०१८	०७/०६/२०१८
१३१	फौ. चावडी	२७/२०१८	सलीम महंमद शेख	४५	शेटे वस्ती, लक्ष्मी पेठ, सोलापूर.	२६/०३/२०१८	डोकीस मार लागून अंतर्गत रक्तस्राव होऊन मयत.	१३८	५९८७/२०१८	२०/०६/२०१८
१३२	जोडभावी पेठ	००७/२०१८	राहुल प्रभुलिंग माशाळे	१६	पटवर्धन चाळ, सोलापूर	१६/०३/२०१८	इलेक्ट्रिक शॉक लागून भाजल्याने त्यात जखमा होऊन मयत.	१३९	२७११/२०१८	२२/०६/२०१८
१३३	जोडभावी पेठ	२०/२०१८	उसामा अ.सत्तार मंगलगिरी	२२	घर नं. ०८, सगमनगर, मुळेगाव रोड, सोलापूर.	०२/०५/२०१८	पाण्यात बुडून मयत	१४०	२७८८/२०१८
१३४	एमआयडीसी	००६/२०१८	महंतेश बसवणप्पा बच्चो	४४	घर नं. ८, शिवलिंग नगर, एमआयडीसी, सोलापूर.	१३/०१/२०१८	गळफास घेऊन आत्महत्या	१४१	४०२८/२०१८	१७/०६/२०१८
१३५	एमआयडीसी	२३/२०१८	बसवराज सिद्रामप्पा लोणी	४६	घर नं. २९, आशानगर, एमआयडीसी, सोलापूर.	१९/०३/२०१८	स्वतः विहिरीतील पाण्यात उडी मारून आत्महत्या.	१४२	४०८३/२०१८	२०/०६/२०१८
१३६	एमआयडीसी	२२/२०१८	सौ. रूपाली अक्षय पवार	१८	घर नं. ४३, विजयनगर, घरकुल, सोलापूर.	१८/०३/२०१८	haemorrhagic shock due to postpartum haemorrhage.	१४३	४०२९/२०१८	१७/०६/२०१८
१३७	एमआयडीसी	१४४/२०१८	शहाजी भगवान जाधव	६८	१४७-बी, एकतानगर, सोलापूर.	१०/०४/२०१८	टी. बी. च्या आजाराने मयत.	१४४	४०३१/२०१८	१७/०६/२०१८
१३८	एमआयडीसी	१४५/२०१८	सकीना ऊर्फ रामप्यारी रमेश पवार.	४५	रेणुकानगर, विडी घरकुल, सोलापूर.	२९/०४/२०१८	डोकीस मार लागून मयत	१४५	२९४८/२०१८	०४/०६/२०१८
१३९	एमआयडीसी	१४६/२०१८	निरंजन श्रीनिवास बेत	३२	इंदिरानगर, साईबाबा मंदिराजवळ, सोलापूर.	२७/०४/२०१८	alcoholic liver disease	१४६	४०३२/२०१८	१७/०६/२०१८

परिशिष्ट-चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१४०	जोडभावी पेठ	१९/२०१८	महारुद्र प्रभुअप्पा वेळापुणे	७३	५६/९, नामदेवनगर, शाहीर वस्ती, सोलापूर.	०१/०५/२०१८	डावे फुफुसाला न्यूमोनिया होऊन मयत.	१४७	२४३५/२०१८	०६/०६/२०१८
१४१	जोडभावी पेठ	६२/२०१७	सागर परमेश्वर लच्याण	६२	२६, धर्मराजनगर, शेळगी, सोलापूर.	०२/११/२०१७	गळफास घेऊन आत्महत्या	१४८	२८११/२०१८	३०/०६/२०१८
१४२	जेल रोड	१३/२०१८	किशोर विश्वनाथ मादगुंडी	२८	६५, गणेश पेठ, सोलापूर.	२७/०२/२०१८	स्वतः अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या.	१४९	३०३८/२०१८	२९/०६/२०१८
१४३	जेल रोड	२८/२०१८	नागनाथ विठ्ठलराव कण्णीकर	४५	पाच्छा पेठ, सोलापूर	३०/०५/२०१८	coronary artery disease.	१५१	२७५१/२०१८	०९/०६/२०१८
१४४	एमआयडीसी	२१/२०१८	सतिश नामदेव पलंगटी	४३	२१-बी, आदर्शनगर, सोलापूर.	१४/०३/२०१८	मेंदूत रक्तस्राव होऊन मयत	१५२	४१२०/२०१८	२२/०६/२०१८
१४५	एमआयडीसी	१७/२०१८	कु. मोनाली विठ्ठल मोंगाळे	१७	सिद्धेश्वर वसाहत, कामगार, होटगी रोड, सोलापूर.	२४/०२/२०१८	गळफास घेऊन आत्महत्या	१५३	४११७/२०१८	२२/०६/२०१८
१४६	एमआयडीसी	००९/२०१८	सिद्धाम किशोर चिट्याल	१५	कोंडानगर, अक्कलकोट रोड, सोलापूर.	१४/०१/२०१८	न्यूमोनियाचे आजाराने मयत	१५४	४१३२/२०१८	२२/०६/२०१८
१४७	एमआयडीसी	३२/२०१८	नारायण हणमंत भैसे	५०	शांतीनगर, मजरेवाडी, सोलापूर.	१५/०४/२०१८	मेंदूत रक्तस्राव होऊन मयत	१५५	४१८५/२०१८	२६/०६/२०१८
१४८	एमआयडीसी	३०/२०१८	राजलक्ष्मी सत्यनारायण यनगंडुल	६०	घर नं. १२, श्रीदेवी-नगर, भाग २, सोलापूर.	११/०४/२०१८	स्वतः विहिरीतील पाण्यात पडून आत्महत्या.	१५६	४११९/२०१८	२३/०६/२०१८
१४९	एमआयडीसी	२४/२०१८	महादेव दादाराव कटारे	६६	सोळगीनगर, कुमठा नाका, सोलापूर.	२०/०३/२०१८	गळफास घेऊन आत्महत्या	१५७	४११८/२०१८	२२/०६/२०१८

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१५०	एमआयडीसी	२८/२०१८	सविता ऊर्फ सरीता रामचंद्र सावंत.	३६	४१, सगमनगर, जुने विडी घरकुल, सोलापूर.	०७/०४/२०१८	पोटाचे कॅन्सर होऊन मयत	१५८	४३८१/२०१८	०५/०७/२०१८
१५१	जोडभावी पेठ	२८/२०१७	दत्तु शामराव वाघमारे	५३	५९, मुकुंदनगर, भवानी पेठ, सोलापूर.	१९/०५/२०१७	cornory artery disease.	१५९	३०४६/२०१८	०६/०७/२०१८
१५२	जोडभावी पेठ	३७/२०१७	प्रदिप गोविंदराव केंद्रे	२८	मु. पो. रोहिणीगाव, ता. चाकूर, जि. लातूर.	०२/०७/२०१७	दारू पित्याने जंतू संसर्ग होऊन मयत.	१६०	३१२८/२०१८	११/०७/२०१८
१५३	फौ. चावडी	९१/२०१७	लक्ष्मण सिद्राम कुंभार	५०	लक्ष्मीनगर, देगाव रोड, सोलापूर.	२६/११/२०१७	हृदयविकाराच्या झटक्याने मयत.	१६१	६२३४/२०१८	२९/०६/२०१८
१५४	फौ. चावडी	५१/२०१८	नवनाथ नारायण करोडेवाल	५४	कल्पना टॉकीजवळ, दूध पंढरी शेजारी, सोलापूर.	०५/०६/२०१८	cornory artery disease.	१६२	६३७२/२०१८	०३/०७/२०१८
१५५	फौ. चावडी	३६/२०१८	विजय चंद्रकांत ओहोळे	४१	होसे वस्ती, आमराई, सोलापूर.	१७/०४/२०१८	टी. बी. च्या आजाराने मयत	१६३	६११२/२०१८	२५/०६/२०१८
१५६	जेल रोड	२०/२०१८	शिवकुमार यलप्पा मासा	३६	तेलंगी पाच्छा पेठ, सोलापूर.	०४/०४/२०१८	अंतर्गत रक्तस्राव होऊन मयत.	१६४	३३८०/२०१८	१६/०७/२०१८
१५७	जेल रोड	३१/२०१८	सुरेश सिद्राम सरवदे	६५	१०१, साखरपेठ, सोलापूर.	०८/०६/२०१८	bilateral pulmonary tuberculosis.	१६५	३३८१/२०१८	१६/०७/२०१८
१५८	एमआयडीसी	१६/२०१८	हनुमंत इरया सोमा	४९	शिवगंगा चौक, नीलमनगर, सोलापूर.	१७/०२/२०१८	डोकीस मार लागून मयत	१६६	४६४७/२०१८	१७/०७/२०१८

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१५९	एमआयडीसी	१९/२०१८	एक अनोळखी स्त्री जातीचे प्रेत	३५	पत्ता समजून येत नाही	०६/०३/२०१८	septicemia in an admitted case for cellulitis of right armpit.	१६७	४६३७/२०१८	१७/०७/२०१८
१६०	एमआयडीसी	४३/२०१८	तुळशीदास नरसप्पा कानगंटी	४०	घर नं. २२३, नीलमनगर, सोलापूर.	११/०६/२०१८	मेंदूत रक्तसाव होऊन मयत.	१६८	४७३७/२०१८	२३/०७/२०१८
१६१	एमआयडीसी	४२/२०१८	लालय्या बुचय्या दुस्सा	६५	श्रमिकनगर, नीलमनगर, सोलापूर.	१५/०५/२०१८	गळफास घेऊन आत्महत्या	१६९	४५९७/२०१८	१४/०७/२०१८
१६२	एमआयडीसी	४१/२०१८	सपना सुधाकर सुत्राळ	२८	प्लॉट नं. १३, भावनारुषीनगर, आकाशवाणी, सोलापूर.	१२/०५/२०१८	गळफास घेऊन आत्महत्या	१७०	४६६८/२०१८	१९/०७/२०१८
१६३	एमआयडीसी	२५/२०१८	एक अनोळखी स्त्री जातीचे प्रेत	७५	पत्ता समजून येत नाही	०२/०४/२०१८	septicemia due to right foot cellulitis.	१७१	४६६९/२०१८	०९/०७/२०१८
१६४	एमआयडीसी	००५/२०१८	मिमराव चंद्राम कुंभार	६१	महादेवीनगर, नई जिंदगी, सोलापूर.	१२/०१/२०१८	फुफुसाच्या आजाराने मयत	१७२	४७६३/२०१८	२१/०७/२०१८
१६५	फौ. चावडी	८६/२०१७	केशव पूर्ण नाव माहीत नाही	--	१५७, पाखर संकुल, श्री शुभराय महाराज मठाजवळ, सोलापूर.	०३/११/२०१७	bilateral pulmonary pneumonia.	१७३	६८०६/२०१८	१२/०७/२०१८
१६६	फौ. चावडी	२०/२०११	कु. धानव्वा	७	१५७, पाखर संकुल, श्री शुभराय महाराज मठाजवळ, सोलापूर.	०१/०३/२०१८	न्यूमोनियाचे आजाराने मयत	१७४	६७९७/२०१८	१८/०७/२०१८
१६७	फौ. चावडी	४०/२०१८	नागेश कुर्मय्या केशपागा	४०	घर नं. ६, ब्लॉक नं. ६, बुधवार पेठ, सोलापूर.	२३/०४/२०१८	स्वतः तलावातील पाण्यात पडून बुडून आत्महत्या.	१७५	६८९२/२०१८	२१/०७/२०१८

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१६८	फौ. चावडी	१५/२०१८	विष्णु सिद्धाम शिवशरण	५६	मिलिंदनगर, बुधवार पेठ, सोलापूर.	१६/०२/२०१८	न्यूमोनियाचे आजाराने मरत	१७६	६८२६/२०१८	१९/०७/२०१८
१६९	फौ. चावडी	४४/२०१६	आशुतोष अनंत फलसुंदर	८	शिवप्रकाशनगर, मु. पो. तुळजापूर, जि. उस्मानाबाद.	०४/०५/२०१६	फुफुसाला सूज येऊन मरत	१७७	६८२४/२०१८	१९/०७/२०१८
१७०	फौ. चावडी	४४/२०१७	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत	३२	पत्ता समजून येत नाही	०८/०६/२०१७	haemorrhagic shock due to multiple injuries.	१७८	६६२५/२०१८	१९/०७/२०१८
१७१	फौ. चावडी	४४/२०१८	दिपक मल्लीकार्जुन दसाडे	४६	शेटे वस्ती, लक्ष्मी चाळ, सोलापूर.	२३/०५/२०१८	न्यूमोनिया व लीव्हरच्या आजाराने मरत.	१७९	६६६४/२०१८	१३/०७/२०१८
१७२	फौ. चावडी	४८/२०१८	शिवाजी लक्ष्मण सुरवसे	५४	होसे वस्ती, अमराई, सोलापूर.	२९/०५/२०१८	डोकीस मार लागून मरत	१८०	६६६५/२०१८	१३/०७/२०१८
१७३	फौ. चावडी	५९/२०१८	रानबा नागनाथ कांबळे	४६	जय मल्हार चौक, बुधवार पेठ, सोलापूर.	१७/०६/२०१८	लीव्हर खराब होऊन व मेंदूत सूज आल्याने मरत.	१८१	६८०७/२०१८	१२/०७/२०१८
१७४	फौ. चावडी	९६/२०१७	चंद्रकांत श्रीधर पतंगे	५५	१३, सिद्धेश्वर पेठ, सोलापूर.	१२/१२/२०१७	गळफास घेऊन आत्महत्या	१८२	६८०५/२०१८	१२/०७/२०१८
१७५	जेल रोड	६३/२०१७	अंबादास नागनाथ चन्ना	५०	गोदुताई विडी घरकुल, कुंमारी, सोलापूर.	०६/११/२०१७	टी. बी. च्या आजाराने मरत.	१८३	३६३०/२०१८	२६/०७/२०१८
१७६	जेल रोड	६८/२०१७	शिवशरण शंकर गायकवाड	५२	१२८७, उदयविकास शाळेजवळ, लिमयेवाडी, सोलापूर.	१६/११/२०१७	लीव्हर खराब होऊन मरत	१८४	३७१४/२०१८	३१/०७/२०१८
१७७	जोडभावी पेठ	३१/२०१८	मोहन दत्तात्रय चव्हाण	५२	गुमटे वस्ती, तुळजापूर रोड, सोलापूर.	१४/०६/२०१८	गळफास घेऊन आत्महत्या	१८५	३८८४/२०१८	२८/०७/२०१८

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१७८	जेल रोड	७५/२०१७	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत	५०	पत्ता समजून येत नाही	१०/१२/२०१७	डोकीस मार लागून मयत	१८६	३७६४/२०१८	०२/०८/२०१८
१७९	जेल रोड	६७/२०१७	पेंटपा राजय्या गुंटुक	६५	प्लॉट नं. ११५, ताई चौक, रविंद्रनगर, सोलापूर.	१०/११/२०१७	टी. बी. च्या आजाराने मयत.	१८७	३७६३/२०१८	०२/०८/२०१८
१८०	एमआयडीसी	४६/२०१८	अशोक नरसय्यण नल्ला	३९	६९, कुमार स्वामीनगर, सोलापूर.	२०/०६/२०१८	cornory artery disease.	१८८	५००३/२०१८	०६/०८/२०१८
१८१	एमआयडीसी	४४/२०१८	महंमद म. कासीम शेख	१६	हमालवाडी, स्टेशन बाजार, गुलबर्गा, राज्य कर्नाटक.	२४/०४/२०१३	न्यूमोनियाचे आजाराने मयत	१८९	५०००/२०१८	०६/०८/२०१८
१८२	एमआयडीसी	२३/२०१५	रमेश मारुती तुम्मा	२०	श्रीराम चौक, भाग-४, ताई चौक, सोलापूर.	१२/०३/२०१५	no opinion possibel due to advanced stage of decomp- osion.	१९०	५००१/२०१८	०६/०८/२०१८
१८३	एमआयडीसी	१०२/२०१५	सिद्धाराम हणमंत चिनमणी	२५	वेणुगोपाळनगर, मजरेवाडी, सोलापूर.	१७/०९/२०१५	इलेक्ट्रिक शॉक लागून मयत.	१९१	५००२/२०१८	०६/०८/२०१८
१८४	एमआयडीसी	४५/२०१८	रत्नाबाई शिरप्पा जमादार	६६	रेवणसिद्धेश्वरनगर, शिवशाही, सोलापूर.	१९/०६/२०१८	cornory artery insfficiency.	१९२	४७९८/२०१८	२५/०७/२०१८
१८५	एमआयडीसी	४४/२०१८	सौ. सरुबाई नागनाथ गवळी	५२	घर नं. ७, आशानगर, सोलापूर.	१८/०६/२०१८	अंतर्गत रक्तस्राव होऊन मयत.	१९३	४७४३/२०१८	२४/०७/२०१८
१८६	एमआयडीसी	३४/२०१८	कु. मनिषा प्रकाश कदम	१६	मतिमंद मुलींची शाळा, नीलमनगर, सोलापूर.	०९/०४/२०१३	न्यूमोनियाचे आजाराने मयत	१९४	५०२४/२०१८	०४/०८/२०१८
१८७	जोडमावी पेठ	७०/२०१७	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत	५०	पत्ता समजून येत नाही	२७/११/२०१७	फुफुसाचा कर्करोग होऊन मयत.	१९५	४१३१/२०१८	०८/०८/२०१८

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१८८	जोडभावी पेट	००२/२०१८	वासंती सुधाकर मिरवे	३२	लक्ष्मीनगर, दहिटणे, सोलापूर.	१२/०१/२०१८	myocavditis with meningits.	१९६	४२६६/२०१८	१७/०८/२०१८
१८९	एमआयडीसी	२६/२०१८	रुक्मोदिन गुलाबसाब बागवान	४२	संगमेश्वरनगर, सोलापूर.	०४/०४/२०१८	गळफास घेऊन आत्महत्या	१९७	४०३०/२०१८	१७/०६/२०१८
१९०	जोडभावी पेट	५९/२०१७	केदार मल्लीनाथ चांगले	४२	शेळगी गावठाण, सोलापूर.	२३/१०/२०१७	विषारी औषध पिऊन आत्महत्या.	१९८	२८७/२०१८	२३/०१/२०१८
१९१	जोडभावी पेट	७३/२०१७	श्रीकांत बाजीराव भोसले	४५	प्रविणनगर, दहिटणे, सोलापूर.	१३/१२/२०१७	गळफास घेऊन आत्महत्या	१९९	३४९/२०१८	२९/०१/२०१८
१९२	एमआयडीसी	६२/२०१७	तानाजी मारुती कोळेकर	४०	माळीनगर, अरफात-नगर, एमआयडीसी, सोलापूर.	१८/०७/२०१७	गळफास घेऊन आत्महत्या	२००	३५९/२०१८	२३/०१/२०१८
१९३	एमआयडीसी	९६/२०१७	शिवानंद आमरय्या पाटील	४५	माधवनगर, चिप्पा वाडा, कर्णिकनगर, सोलापूर.	०६/१०/२०१७	हृदय व फुफुसाच्या आजाराने मयत.	२०१	२१२/२०१८	१२/०१/२०१८
१९४	एमआयडीसी	१०२/२०१७	सौ. सविता श्रीकांत कोटा	२६	सुनिलनगर, एमआयडीसी, सोलापूर.	०१/११/२०१७	न्यूमोनियाचे आजाराने मयत	२०२	७६६२/२०१७	२७/१२/२०१७
१९५	एमआयडीसी	१०४/२०१७	नारायण गोविंद वडिशेरला	५८	२६६१, जुना विडी घरकुल, सोलापूर.	११/११/२०१७	--	२०३	४४१/२०१८	२९/०१/२०१८
१९६	एमआयडीसी	११६/२०१७	आनंद नागेश साळुंखे	२६	घर नं. १४८, गुरुदेवनगर, गवळी वस्ती, सोलापूर.	१६/१२/२०१७	गळफास घेऊन आत्महत्या	२०४	४२९/२०१८	२९/०१/२०१८

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१९७	एमआयडीसी	११७/२०१७	बाळु विश्वनाथ राजगुरू	४५	मेघशामनगर, मुळेगाव रोड, सोलापूर.	२०/१२/२०१७	गळफास घेऊन आत्महत्या	२०५	४४२/२०१८	२९/०१/२०१८
१९८	फौ. चावडी	९३/२०१७	सचिन मनगिनी वडतीलें	२६	घर नं. ०९, सिद्धेश्वर पेठ, मुल्ला बाबा टेकडी, सोलापूर.	०९/१२/२०१७	गळफास घेऊन आत्महत्या	२०६	७७९/२०१८	०१/०२/२०१८
१९९	फौ. चावडी	३०/२०१८	महादेव प्रभु मरगु	६५	पाणी टाकीजवळ, अक्कलकोट रोड, सोलापूर.	०३/०४/२०१८	फुफुसाचा संसर्ग होऊन मयत.	२०७	६९२२/२०१८	२३/०७/२०१८
२००	फौ. चावडी	०१०/२०१८	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत	४०	पत्ता समजून येत नाही	०२/०२/२०१८	लीव्हर खराब होऊन मयत.	२०८	७६७२/२०१८	२०/०८/२०१८
२०१	फौ. चावडी	७३/२०१८	मनिषा रमाकांत पवार	२४	तोडकर वस्ती, बाळे, सोलापूर.	१६/०७/२०१८	गळफास घेऊन आत्महत्या	२०९	७६६९/२०१८	२०/०८/२०१८
२०२	फौ. चावडी	७०/२०१८	बबन उद्धव यशवद	७०	आसु, ता. निलंगा, उस्मानाबाद.	०८/०७/२०१८	cornary artery disease.	२१०	७६७१/२०१८	२०/०८/२०१८
२०३	फौ. चावडी	५८/२०१८	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत	४५	पत्ता समजून येत नाही	१५/०६/२०१८	मेंदूला व हृदयाला सूज येऊन मयत.	२११	७६७३/२०१८	२०/०८/२०१८
२०४	फौ. चावडी	४७/२०१८	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत	४०	पत्ता समजून येत नाही	२८/०५/२०१८	फुफुसाच्या दोन्ही बाजूस न्यूमोनिया होऊन मयत.	२१२	७६७४/२०१८	२०/०८/२०१८
२०५	फौ. चावडी	००४/२०१८	सोहम संजय केकडे	१७	१३६-अ, २० कोणार्क-नगर, विजापूर रोड, सोलापूर.	१७/०१/२०१८	blunt trauma to the chest.	२१३	७४५६/२०१८	१३/०८/२०१८
२०६	फौ. चावडी	६०/२०१८	सुभाष दगडु पवार	६५	संतोषनगर, बाळे, सोलापूर.	१८/०६/२०१८	डोकीस मार लागून मयत	२१४	७२९५/२०१८	०४/०८/२०१८

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
२०७	फौ. चावडी	७४/२०१८	कु. अनिता जयकुमार सुरक्से	४०	खामीतकर अपार्टमेंट, चिंचनगर, सोलापूर.	१७/०७/२०१८	संपूर्ण शरीरात जंतुसंसर्ग होऊन मयत.	२१५	७४५५/२०१८	०३/०८/२०१८
२०८	फौ. चावडी	२५/२०१८	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत	६०	पत्ता समजून येत नाही	२३/०३/२०१८	अंतर्गत रक्तस्राव होऊन मयत.	२१६	७४६८/२०१८	१३/०८/२०१८
२०९	फौ. चावडी	२८/२०१८	गोपाळ वासुदेव जोशी	५४	ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद.	२८/०३/२०१८	अंतर्गत रक्तस्राव होऊन मयत.	२१७	७४६९/२०१८	१३/०८/२०१८
२१०	फौ. चावडी	६४/२०१८	प्रभाकर नरहरी जाधव	४४	३३, राजेश्वरीनगर, बाळे, सोलापूर.	२७/०६/२०१८	गळफास घेऊन आत्महत्या	२१८	७६७०/२०१८	२०/०८/२०१८
२११	फौ. चावडी	१४३/२०१६	चित्रा रविकांत तुपसाखरे	२१	१२८, मिलिंदनगर, बुधवार पेठ, सोलापूर.	१६/१२/२०१६	अंतर्गत रक्तस्राव होऊन व न्यूमोनिया होऊन मयत.	२१९	७६३४/२०१८	१८/०८/२०१८
२१२	एमआयडीसी	५३/२०१८	ज्ञानेश्वर सुदर्शन बोड्डु	४३	सी-१, १७, विजय मारुती चौक, जुना विडी घरकुल, सोलापूर.	१४/०७/२०१८	गळफास घेऊन आत्महत्या	२२०	९३९७/२०१८	२८/०८/२०१८
२१३	एमआयडीसी	५५/२०१८	लक्ष्मण शंकरणा काकी	५५	८३, विष्णूनगर, भाग-२, सोलापूर.	२२/०७/२०१८	स्वतः विहिरीतील पाण्यात पडून आत्महत्या.	२२१	५५००/२०१८	०२/०९/२०१८
२१४	एमआयडीसी	५६/२०१८	रवि खंडु कांबळे	२०	घर नं. १०४, म्हेत्रे-नगर, कुमठा नाका, सोलापूर.	२३/०७/२०१८	गळफास घेऊन आत्महत्या	२२२	५५१४/२०१८	०३/०९/२०१८
२१५	एमआयडीसी	५४/२०१८	इंदिरा रविंद्र कट्टा	४२	जुना विडी घरकुल, सोलापूर.	१९/०७/२०१८	गळफास घेऊन आत्महत्या	२२३	५३९८/२०१८	२८/०८/२०१८
२१६	एमआयडीसी	६५/२०१८	दत्तु सिद्धम गडगी	२९	प्लॉट नं. १४१, वेणूगोपाळनगर, सोलापूर.	१२/०८/२०१८	गळफास घेऊन आत्महत्या	२२४	५५१३/२०१८	०३/०९/२०१८

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
२१७	जेल रोड	५७/२०१८	राज कृष्णा ढगे	५५	२०/२१, बेगम पेठ, सोलापूर.	१९/१०/२०१७	artery coronary insufficiency.	२२५	४३०६/२०१८	०२/०९/२०१८
२१८	जोडमावी पेठ	००३/२०१८	रजगुनादेवी नरेश जाधो	७०	जिजवाई, ता. साताराम, जि. रोहतास, बिहार.	१५/०१/२०१७	bronchitis with coronary artery disease.	२२६	४६२४/२०१८	०५/०९/२०१८
२१९	फौ. चावडी	१४०/२०११	शंकर शिवप्पा घोडके	४८	२७, भूषणनगर, सोलापूर.	२२/१२/२०११	अतिदारू सेवन केल्याने लीव्हर खराब होऊन मरत.	२२७	८१०५/२०१८	०६/०९/२०१८
२२०	एमआयडीसी	३३/२०१८	सुर्यकांत सुखदेव गव्हाणे	७२	१२१-अ, एकतानगर, सोलापूर.	१५/०४/२०१८	opain is not possible due to advanced decompo-sition, however un-natural causes ruled out.	२२८	५६५८/२०१८	०८/०९/२०१८
२२१	एमआयडीसी	६४/२०१८	नागेश ऊर्फ नागराजु रंगय्या	३३	बैलहल्ली सालामगे, हुबळी, जि. हसन, राज्य कर्नाटक.	०९/०८/२०१८	artery coronary insufficiency.	२२९	५६५५/२०१८	०८/०९/२०१८
२२२	एमआयडीसी	५२/२०१८	कु. सौंदर्या नागनाथ दिंडी	१८	नक्का वस्ती, सोलापूर	१३/०७/२०१८	स्वतः विहिरीतील पाण्यात पडून आत्महत्या.	२३०	५७०४/२०१८	११/०९/२०१८
२२३	एमआयडीसी	४७/२०१८	चंदप्पा निलप्पा सलगुडे	६५	मु. पो. यतनाळ, ता. दक्षिण सोलापूर.	२६/०६/२०१८	डोकीस व छातीस मार लागून मरत.	२३१	५७०५/२०१८	११/०९/२०१८
२२४	एमआयडीसी	२७/२०१८	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत	५८	पत्ता समजून येत नाही	०५/०४/२०१८	फुफुस व टी. बी. च्या आजाराने मरत.	२३२	५७८८/२०१८	१७/०९/२०१८

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
२२५	एमआयडीसी	१५/२०१८	परमेश्वर शिवप्पा सदलापुरे	३५	आशानगर, हनुमान मंदिराजवळ, सोलापूर.	०४/०२/२०१८	हृदयविकाराचा झटका आल्याने मयत.	२३३	५८६८/२०१८	२०/०९/२०१८
२२६	जेल रोड	७६/२०१७	अंबादास सोमय्या कुरापाटी	४९	३३/३३१, साईबाबा चौक, सोलापूर.	२९/१२/२०१७	लीव्हरच्या आजाराने मयत	२३४	४५२०/२०१८	१४/०९/२०१८
२२७	जेल रोड	४९/२०१८	आशाबाई जगन्नाथ काकडे	६२	४१/३८६, न्यू बुधवार पेठ, भीमरत्न चौक, सोलापूर.	२९/०८/२०१८	न्यूमोनियाचे आजाराने मयत.	२३५	४५४४/२०१८	१५/०९/२०१८
२२८	एमआयडीसी	७१/२०१८	सौ. रोजा अरुण गाजुल	२६	९२ अ ७/१, न्यू पाच्छा पेठ, अ. कोट रोड, सोलापूर.	२४/०८/२०१८	गळफास घेऊन आत्महत्या	२३६	५८७९/२०१८	२१/०९/२०१८
२२९	एमआयडीसी	८८/२०१७	कु. राधा	८	नीलमनगर, सोलापूर	०१/०९/२०१७	न्यूमोनियाचे आजाराने मयत.	३७०	६४८६/२०१७	१३/११/२०१७
२३०	एमआयडीसी	६०/२०१७	किरण शत्रुघ्न जाधव	४०	गणेशनगर, बत्तुल शाळेजवळ, सोलापूर.	०४/०७/२०१७	लीव्हर खराब होऊन मयत.	४२९	५७७५/२०१७	०२/१०/२०१७
२३१	फौ. चावडी	९०/२०१७	राजु संगप्पा प्रधाने	३८	७३८, दक्षिण कसबा, माळी गल्ली, सोलापूर.	२४/११/२०१७	artery coronary insufficiency.	४६८	१३०३५/२०१७	२९/१२/२०१७
२३२	एमआयडीसी	२५/२०१७	एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत	३०	पत्ता समजून येत नाही	२९/०३/२०१८	स्वतः विहिरीतील पाण्यात उडी मारून आत्महत्या.	४२८	६३३०/२०१७	०६/१२/२०१७
२३३	जेल रोड	५४/२०१७	रघुनाथ चंद्रय्या गुंटला	६०	प्लॉट नं. १०, चाकोते, विणकुरनगर, सोलापूर.	०८/०४/२०१७	pyogenic meningoe-nap hali its.	२५२	२५६५/२०१७	०६/०७/२०१७
२३४	एमआयडीसी	११०/२०१४	दिपीका पंढरी बंडा	२३	नीलमनगर, भाग ४, सोलापूर.	२८/१०/२०१४	internal hemorrhage	३३८	६०३२/२०१७	२१/१०/२०१७

परिशिष्ट-चालू

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
२३५	जेल रोड	२१/२०१६	नारायण चंद्रपा नन्ना	७२	२३५/२, तेलंगी पाच्छा पेठ, सोलापूर.	१७/०५/२०१६	septicemia in case of left foot cellulitis.	३८४	६६३८/२०१६	१२/१२/२०१६
२३६	एमआयडीसी	२५/२०१३	चंद्रकांत शरणप्पा केंगनाळकर	४८	बतुल शाळेजवळ, गुरुदेवनगर, सोलापूर.	१७/०२/२०१३	the cause of death remains undetermined.	२३८	४०४४/२०१४	२१/०८/२०१४
२३७	फौ. चावडी	११/२०१५	गजानन पूर्ण नाव माहीत नाही	६ म.	पाखर संकुल, दत्त चौक, सोलापूर.	२८/०८/२०१५	interstitial pneumonia with focal pulmonary oedema.	४३	३३४०/२०१७	०८/०५/२०१७
२३८	जेल रोड	३२/२०१७	सौ. सपना शशिकांत चंदनशिवे	३५	शांती झोपडपट्टी, लोखंडवाला कॉम्प्लेक्स, सोलापूर.	२२/०५/२०१७	स्वतः अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या.	२४१	२३९४/२०१७	२३/०६/२०१७
२३९	फौ. चावडी	१३/२०१६	अंबादास भिमराव येवटे	७०	घर नं. २४४, नेहरूनगर, मुरुम, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद.	०९/०८/२०१६	टी. बी. च्या आजाराने मरत	३३२	८२८०/२०१६	१०/११/२०१६

डॉ. दिपाली प्रमोद काळे,
विशेष कार्यकारी दंडाधिकारी,
विभाग-१, सोलापूर शहर.

सोलापूर शहर, १ ऑक्टोबर २०१८.